



माझी बँक

७१ वा वार्षिक अहवाल

२०२०-२१



71<sup>TH</sup> ANNUAL  
REPORT

2020-21



माझी बँक

**KNS BANK**  
**THE KURLA NAGARIK SAHAKARI BANK LTD.**

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

प्रशासकीय कार्यालय :

312, कमर्शियल "ए" विंग, कोहिनुर सिटी मॉल, किरोल रोड,  
कुर्ला (प.), मुंबई-400070. दूरध्वनी : 022-67294300

ई-मेल : hrknb@yahoo.com वेबसाईट : www.knsbl.com

## विद्यमान संचालक मंडळ



श्री. महेन्द्र वसंत बनगर  
अध्यक्ष  
(दि. 24/06/2021 पासून)



श्री. दिनकर कोंडिबा खोपडे  
उपाध्यक्ष  
(दि. 24/06/2021 पासून)



श्री. किसन बाबा मदने  
अध्यक्ष  
(दि. 24/06/2021 पर्यंत)



श्री. अमोल भारत शेडगे  
उपाध्यक्ष  
(दि. 24/06/2021 पर्यंत)



श्री. विनायक कृष्णाजी गाढवे



श्री. गोविंद आण्णा विरकर



श्री. माधव पांडुरंग गडदे



श्री. तुकाराम राघू धोंडे



श्री. मोहन दिनकर गव्हाणे



श्री. दादासो आनंदा पुकळे



श्री. चंद्रकांत शंकर पवार



श्री. विठ्ठल यशवंत विरकर



श्री. गोपाळ बापुराव आंबराळे



श्री. धोंडिबा दिनकर पाटणे



सौ. स्मिता मारुती विरकर



सौ. वनिता संतोष साळुंखे



श्री. विश्वास शंकर नित्सुरे  
(तज्ञ संचालक) (दि. 29/06/2021 पर्यंत)



श्री. विजयकुमार गेणू शिंदे  
(तज्ञ संचालक)



श्री. धुळाजी बिराजी माने  
(कर्मचारी प्रतिनिधी)



श्री. अरविंद गंगाराम जाधव  
(कर्मचारी प्रतिनिधी)  
(दि. 28/02/2021 पर्यंत)



श्री. संतोष बाळकृष्ण कोलते  
(कर्मचारी प्रतिनिधी)  
(दि. 01/03/2021 पासून)



श्री. शशिकांत लक्ष्मण अंभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## बँकेच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

बँकेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. २९.०९.२०२१ रोजी सकाळी १०.०० वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बँकेचे अध्यक्ष मा. श्री. महेंद्र वसंत बनगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी बोलाविण्यात येत आहे. सभा ऑनलाईन घेण्यात येणार असल्यामुळे या सभेस सभेच्या ठिकाणी सभासदांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे बँकेचे नोंदणीकृत मुख्यकार्यालय ३१२, कर्मशियल, "ए" विंग, कोहिनूर सिटी मॉल, किरोल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०० ०७० येथील "मा. कै. श्री. नरेंद्र तात्यासो पाटील साहेब सभागृह" हे सभास्थान मानण्यात येईल. तरी सर्व सभासदांनी या सभेस ऑनलाईन उपस्थित रहावे. ही विनंती.

### सभेपुढील विषय

- दिनांक २८/०३/२०२१ रोजी झालेल्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत वाचून कायम करणे.
- दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक आणि सन २०२०-२१ च्या वैधानिक सनदी लेखा परिक्षकांच्या अहवालास मंजूरी देणे.
- सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या वैधानिक सनदी लेखापरिक्षकांच्या अहवालाच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० कलम ८१ मध्ये निर्धारित केलेल्या किमान अर्हता व अनुभव असलेल्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडे शिफारस करण्यात आलेल्या मे. जैन अॅन्ड जैन एलएलपी किंवा मे. यार्दी प्रभू अॅन्ड असोसिएटस्, एलएलपी या सनदी लेखापालांपैकी भारतीय रिझर्व्ह बँक ज्या सनदी लेखापाल संस्थेची सन २०२१-२२ करीता वैधानिक लेखापरिक्षक म्हणून नेमणूक करण्यास परवानगी देईल त्या संस्थेची वैधानिक लेखापरिक्षक म्हणून नेमणूक करणे व नियमानुसार त्यांचे सेवाशुल्क ठरविण्याचे अधिकार संचालक मंडळास देणे.
- संचालक मंडळाने सुचविल्याप्रमाणे अहवाल सालात झालेल्या नफ्याच्या विभागीस मंजूरी देणे.
- सन २०२१-२२ सालचे अंदाजपत्रक मंजूर करणे.
- संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- महाराष्ट्र शासनाच्या एक रकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत वसुली झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीची नोंद घेणे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणेबाबत.
- मा.अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी सभेपुढे येणारे इतर विषय.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

शशिकांत अभंग

मुख्य कार्यकारी अधिकारी

ठिकाण : कुर्ला, मुंबई - ४०० ०७०

दिनांक : १३.०९.२०२१

- गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास वरील सभा त्याच ठिकाणी VC द्वारे सकाळी १०.३० वा. घेण्यांत येईल व पोटनियम क्रमांक-३५(३) अन्वये त्यासभेस गणसंख्येचे बंधन राहणार नाही.
- ज्या सभासदांना बँकेच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारवायचे असतील तर त्यांनी ते कृपया शुक्रवार दिनांक २४/०९/२०२१ पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात, कार्यालयीन वेळेत लेखी सादर करावेत.
- बँकेचा सन २०२०-२१ चा वार्षिक अहवाल बँकेच्या शाखांमध्ये व मुख्यालयात उपलब्ध आहे. सभासदांना विनंती करण्यात येते की, आपल्या नजीकच्या शाखेतून अहवाल घेवून जावा. तसेच बँकेच्या [www.knsbl.com](http://www.knsbl.com) या संकेतस्थळावर अहवाल उपलब्ध आहे.
- कोविड-१९ च्या महामारीमुळे कक्ष अधिकारी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक २५/०२/२०२१ रोजीच्या परीपत्रक क्रमांक - संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२४/१३-स नुसार ही वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यांत येणार आहे. त्यामुळे मा. सभासदांनी या सभेस ऑनलाईन उपस्थित रहावे, प्रत्यक्ष उपस्थित राहू नये.
- या सभेस ऑनलाईन उपस्थित राहण्याकरीता सभासदाना त्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची लिंक पाठविण्यात येणार आहे. तरी सर्व सभासदाना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपला मोबाईल नंबर आणि सभासद क्रमांक शुक्रवार दिनांक २४/०९/२०२१ पर्यंत बँकेच्या [knsbagm@gmail.com](mailto:knsbagm@gmail.com) या ई-मेल आयडीवर खालील नमुन्यात पाठवावा किंवा बँकेच्या नजिकच्या शाखेमध्ये अथवा मुख्य कार्यालयामध्ये द्यावा.

बँकेच्या दफ्तरी ज्या सभासदांचे मोबाईल नंबर उपलब्ध असतील त्यानाच सभेची ऑनलाईन लिंक पाठविली जाईल व त्यामुळे फक्त अशा सभासदांनाच सभेस ऑनलाईन उपस्थित राहता येईल याची कृपया नोंद घ्यावी.

Name	Membership Number	Mobile Number

- ज्या सभासदांना VC द्वारे सभेस उपस्थित राहण्यासंदर्भात मदतीची किंवा माहितीची आवश्यकता असेल त्यांनी ७४२८२९०७२१ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. सदर हेल्पलाईन नंबर M/s. Unified Collaboratiion Services LLP यांचा असल्यामुळे संपर्क साधल्यानंतर कृपया KNS बँकेच्या वार्षिक सभेसंदर्भात फोन केला आहे असे सांगावे.
- जर सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तांत्रिक बिघाड किंवा नेटवर्क समस्येमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे अडथळा आल्यास सदर सभा सिस्टीम परत सुरु झाल्यावर त्याच वेबलीक प्लॅटफॉर्मवर सुरु करण्यात येईल.
- उपरोक्त परिपत्रकानुसार सदर वार्षिक सर्वसाधारण सभा तज्ञ एजन्सीद्वारे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तरी बँकेने या सभेस M/s. Unified Collaboratiion Services LLP यांची अधिकृत एजन्सी म्हणून नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत ही सभा घेण्यात येणार आहे.



## ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑनलाईन उपस्थित राहण्यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना.

१. ज्या सभासदांनी बँकेकडे मोबाईल नंबरची नोंदणी केली आहे अशा सभासदांना बँकेतर्फे एसएमए द्वारे कस्टमर रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन लिंक पाठविली जाईल.
२. या लिंकवर क्लिक केल्यानंतर बँकेच्या नावाचे वेब पेज उघडले जाईल.
३. या वेब पेज मध्ये भरावयाच्या माहितीमध्ये सभासदांनी त्यांचा सभासद क्रमांक आणि मोबाईल नंबर लिहावयाचा (फिड करावयाचा) आहे.
४. मिटिंगमध्ये जॉईन होण्यासाठी सभासदांनी भरलेल्या माहितीमधील मोबाईल नंबर आणि सभासद क्रमांक अचूक असणे आवश्यक आहे.  
यासाठी सभासद क्रमांक लिहतांना ५ आकडी लिहावा म्हणजेच जर आपला सभासद क्रमांक ४५१२ असेल तर तो ०४५१२ असा लिहावा. तसेच मोबाईल नंबर लिहतांना १० आकडी लिहावा.
५. अशा प्रकारे मोबाईल नंबर व सभासद क्रमांक लिहल्यानंतर Submit बटन दाबावे.
६. ज्या सभासदांनी योग्य मोबाईल नंबर आणि सभासद नंबर फिड केला असेल त्यांच्यासाठी पुढील पान उघडले जाईल.
७. या पानावर खालील पर्याय येईल.
  - Submit बटनाच्याखाली “वार्षिक सर्वसाधारण सभेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.” असा पर्याय दिला असेल:- मिटिंगमध्ये जॉईन होण्यासाठी हा पर्याय दाबा.
८. त्यानंतर पुढील पानावर Cisco WebEx Meeting असे पान उघडले जाईल त्या पानावर जिथे Cisco WebEx Meeting लिहले आहे त्याच्यापुढे उजव्या बाजूला Download वर क्लिक केल्यानंतर Cisco WebEx ॲप Download होण्यासाठी आपण Google Play वर जाल तिथे गेल्यावर हा ॲप Install बटन दाबून Install करावा.
९. जर आपल्या मोबाईलवर अगोदरच Cisco WebEx ॲप Download केलेला असेल तर आपण याच पानावर सर्वात खाली Join via installed app वर क्लिक करून मिटिंगमध्ये जॉईन होवू शकता.
१०. Download केलेला Cisco WebEx ॲप open केल्यावर आपल्या स्क्रीनवर एक बॉक्स येईल या बॉक्समधील ACCEPT बटन दाबावे.
११. त्यानंतर येणा-या पुढील बॉक्समध्ये आपले नाव आणि ई-मेल आयडी टाकावा जर आपल्याकडे स्वतःचा रजिस्टर ई-मेल आयडी नसेल तर आपण knsbagm@gmail.com हा बँकेचा ई-मेल आयडी टाकावा.
१२. त्यानंतर येणा-या बॉक्समध्ये ALLOW बटन दाबावे.
१३. त्यानंतर परत पुढे दुसऱ्यांदा येणाऱ्या बॉक्समध्येही ALLOW बटन दाबावे.
१४. त्यानंतर परत पुढे तिसऱ्यांदा येणाऱ्या बॉक्समध्येही ALLOW बटन दाबावे.
१५. त्यानंतर पुढे येणाऱ्या बॉक्समधील NEXT बटन दाबावे.
१६. त्यानंतर पुढे येणाऱ्या बॉक्समधील OK बटन दाबावे.
१७. त्यानंतर पुढील स्क्रीनवर Ready to join? असे येईल. तेथील हिरव्या बॉक्समधील JOIN बटन दाबावे.
१८. अशा प्रकारे आपण मिटिंगमध्ये जॉईन व्हाल.
१९. मिटिंगमध्ये जॉईन असताना कृपया आपला कॅमेरा सुरु ठेवावा.
२०. मिटिंग मध्ये आलेल्या सर्व सभासदांना बँकेकडून म्यूट करून ठेवण्यांत येईल म्हणजेच त्यांना मिटिंग पहाता येईल परंतु बोलता येणार नाही.
२१. ज्या सभासदांना मिटिंगमध्ये बोलावयाचे असेल त्यांनी स्क्रीनवर सर्वात खाली दर्शिलेल्या चार पर्यायांपैकी... या तिन डॉटचा पर्याय क्लिक करावा.
२२. त्यानंतर पुढचे पान उघडले जाईल त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला चित्र (Emoji) दिसतील. या चित्रांची स्क्रीन थोडी डाव्या बाजूला घेतल्यावर कोप-यात आपल्याला हॅन्डरेज (हात वर केलेला) पर्याय दिसेल तो दाबावा.
२३. अशा हॅन्डरेज करणा-या सभासदांना एका वेळी एक आणि प्रथम हॅन्डरेज करणारा प्रथम या प्रमाणे बँकेकडून अनम्यूट केले जाईल व अशा अनम्यूट झालेल्या सभासदास सभेत बोलता येईल.
२४. सभासदांनी इंटरनेटची चांगली रॅन्ज व स्पीड मिळत असेल अशा ठिकाणावरूनच सभेमध्ये भाग घ्यावा. इंटरनेट रॅन्ज व स्पीड एकदम कमी असेल तर मिटिंगमध्ये भाग घेण्यास अडथळा येवू शकतो.
२५. सभासदांनी ते मिटिंगमध्ये बोलत असताना त्यांच्या आजूबाजूस शांतता प्रस्थापित राहिल इतर आवाज येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
२६. ज्या सभासदांना आपला सभासद क्रमांक माहित नसेल त्यांनी कृपया बँकेच्या भाग विभागाशी मोबाईल क्रमांक ७०४५७८७०२७ या नंबरवर संपर्क साधावा.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

नोंदणी क्रमांक : १८३३२/५०, दि. ०२/१०/१९५०

नोंदणी कचेरी :- ३१२, कमर्शियल 'ए' विंग, कोहिनूर सिटी मॉल, किरोल रोड, ऑफ एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७०

## संचालक मंडळ

श्री. महेन्द्र वसंत बनगर, अध्यक्ष (दि. २४.०६.२०२१ पासून)

श्री. किसन बाबा मद्दने, अध्यक्ष (दि. २४.०६.२०२१ पर्यंत)

श्री. विनायक कृष्णाजी गाढवे

श्री. माधव पांडुरंग गडवे

श्री. मोहन दिनकर गव्हाणे

श्री. चंद्रकांत शंकर पवार

श्री. गोपाळ बापुराव आंबराळे

सौ. स्मिता मारुती विरकर

श्री. विश्वास शंकर नित्सुरे (तज्ञ संचालक)

श्री. धुळाजी बिराजी माने (कर्मचारी प्रतिनिधी)

श्री. दिनकर कोंडिबा खोपडे, उपाध्यक्ष (दि. २४.०६.२०२१ पासून)

श्री. अमोल भारत शेडगे, उपाध्यक्ष (दि. २४.०६.२०२१ पर्यंत)

श्री. गोविंद आण्णा विरकर

श्री. तुकाराम राघू धोंडे

श्री. दादासो आनंदा पुकळे

श्री. विठ्ठल यशवंत विरकर

श्री. धोंडिबा दिनकर पाटणे

सौ. वनिता संतोष साळुंखे

श्री. विजयकुमार गेणू शिंदे (तज्ञ संचालक)

श्री. संतोष बाळकृष्ण कोलते (कर्मचारी प्रतिनिधी)

श्री. शशिकांत अभंग (मुख्य कार्यकारी अधिकारी)

## वैधानिक लेखा परिक्षक :

मे. आर. देवेंद्रकुमार अॅन्ड असोसिएटस्  
चार्टर्ड अकौंटंटस् (वैधानिक सनदी लेखापरिक्षक)

## कायदे सल्लागार

अॅन्ड. यतीश सावंत, बी.कॉम, एल.एल.एम.

## अंतर्गत व समावर्ती लेखा परिक्षक :

मे. एच.एम. गोशर अॅन्ड कं.

मे. शरद गायकवाड अॅन्ड कंपनी

मे. व्ही.पी.एच. असो.

मे. बाटलीबॉय अॅन्ड पुरोहित

मे. साखरदांडे अॅन्ड कं.

मे. तुषार सावंत अॅन्ड असो.

मे. जे. कला अॅन्ड असो.

## बँकर्स :

१. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई.
२. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुख्य कचेरी व कुर्ला शाखा.
३. स्टेट बँक ऑफ इंडिया, कुर्ला शाखा, मुंबई
४. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
५. आय. सी. आय. सी. आय. बँक लि.

६. एच्. डि. एफ. सी. बँक लि.
७. दि सारस्वत को.-ऑप. बँक लि.
८. आय.डी.बी.आय बँक लि.
९. इंडसइन्ड बँक लि.
१०. येस बँक लि.

## व्यवस्थापन

श्री. शशिकांत अभंग (मुख्य कार्यकारी अधिकारी)

कु. प्रियांका करंदीकर, सहा. सरव्यवस्थापक (बँकिंग)

श्री. संदिप जाधव, सहा. सरव्यवस्थापक (वसुली)

श्री. सुरेंद्रकुमार तळणकर, सहा. सरव्यवस्थापक (कर्जे)

श्री. मंगेश खरे, व्यवस्थापक (सीकेवायसी)

श्री. सुधीर जाधव, व्यवस्थापक (मार्केटिंग)

कु. सुरेखा वाईकर, सहा. सरव्यवस्थापक (तपासणी)

श्री. सुधीर गुजर, सहा. सरव्यवस्थापक (प्रशासन)

श्री. निलेश काटकर, व्यवस्थापक (कर्जे)

श्री. योगेश नेहेते, व्यवस्थापक (आयटी)

श्री. भालचंद्र राऊत, व्यवस्थापक (वसुली)



## ७१ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनींनो,

आपल्या बँकेचा आर्थिक वर्ष सन २०२०-२१ चा ७१ वा वार्षिक अहवाल आणि दिनांक ३१ मार्च २०२१ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षकांनी प्रमाणित केलेले ताळेबंद व नफा तोटा पत्रक संचालक मंडळाच्यावतीने सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या आर्थिक वर्षात आपल्या बँकेने उत्तम कामगिरी केली असून, बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय रु. ११४२.९६ कोटी आहे.

### जागतिक अर्थव्यवस्था :-

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीमुळे जगातील सर्वच देशांना लॉकडाऊन करावे लागले त्यामुळे सर्व जगाला आर्थिक मंदीला सामोरे जावे लागले. सर्वच देशांनी आपापल्या प्रगतीचे बांधलेले आराखडे यावर्षी चुकले होते. ऑगस्ट २०२० पर्यंत अंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यापार बंद होते त्यामुळे जगभरातील सर्वच देशांची जीडीपी वाढ नकारात्मक होती. साधारण सप्टेंबर २०२० नंतर हळूहळू लॉकडाऊन उघडण्यास सुरुवात झाली व उद्योगधंद्यांना चालना मिळाली. जागतिक अर्थव्यवस्था सावरण्याच्या स्थितीत असतानाच मार्च २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. डेल्टा व्हेरियंटच्या या लाटेमध्ये युरोप, अमेरीका, भारत आणि अन्य काही देशांना पुन्हा लॉकडाऊन करावे लागले. याच कालावधीत कोरोना विषाणूच्या विविध लसींना WHO ची मान्यता मिळाली व मोठ्या प्रमाणात नागरीकांचे लसीकरण झाल्यामुळे बऱ्याच देशांमध्ये अर्थव्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली. युरोपातील काही देश आणि अमेरीकेने जवळजवळ १०० टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण केले. असे असले तरी अजूनही जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे आणि त्यामुळे भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप कसे असेल याचे भाकित करणे कठीण आहे.

### भारतीय अर्थव्यवस्था :-

नॅशनल कॉन्सिल ऑफ अॅप्लाइड रिसर्च (NCAER) यांच्या आढाव्यानुसार मागिल दोन वर्षे भारताचा जिडीपी सातत्याने घसरत आहे. सन २०१९-२० मध्ये भारताचा जिडीपी ₹ १४६ ट्रिलियन इतका होता. सन २०२०-२१ मध्ये तो ₹ १३५ ट्रिलियन इतका झाला म्हणजेच या वर्षी भारताची जिडीपी वाढ ७.३ टक्के इतकी नकारात्मक होती. यावर्षी सन २०२१-२२ मध्ये भारताचा जिडीपी पुन्हा ₹ १४६ ट्रिलियन होईल अशी अपेक्षा आहे. जर कोरोना महामारी आली नसती तर भारताचा एकूण जिडीपी ₹ १६४ ट्रिलियन झाला असता. कोरोना महामारीमुळे सातत्याने कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे भारताला आर्थिक दृष्ट्या खुपच मागे नेले आहे.

मार्च २०२१ मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे करण्यात आलेले लॉकडाऊन टप्पाटप्प्याने उघडण्यात येत आहे. ऑगस्ट २०२१ नंतर आपली अर्थव्यवस्था कार्यान्वित व्हायला लागली आहे, परंतु कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. तरीही सर्व पातळीवर अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

### बँकिंग क्षेत्रातील प्रमुख घडामोडी :-

बँकिंग व्यवस्था ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या देशातील आर्थिक मंदीमुळे मागिल दोन वर्षात भारतीय बँकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला या कालावधीत कर्जाला मागणी नव्हती, वसूलीतही अडथळे येत होते, लॉकडाऊनमुळे कर्जदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधता येत नव्हता. लॉकडाऊनमध्ये ब-याच कर्जदारांच्या नोकऱ्या गेल्या, काहीचे पगार रोखण्यात आले किंवा पगारात कपात करण्यात आली, उद्योगधंदे बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांची उलाढाल व उत्पन्न बंद झाले याचाच परिणाम सर्व बँकांच्या एनपीए मध्ये या आर्थिक वर्षात वाढ झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांमुळे बँका आणि कर्जदार यांना काही प्रमाणात दिलासा प्राप्त झाला.

लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योगधंदे व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. बँकिंग सेवा अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असल्यामुळे सर्व बँका या काळात कार्यरत होत्या. साधारण नोव्हेंबर २०२० नंतर लॉकडाऊन हळू हळू उघडायला लागले. जानेवारी २०२१ पासून परिस्थितीत पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. या काळात कर्जास मागणी येवू लागली. तसेच वसुलीसही चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र पुन्हा मार्च २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा शासनाला लॉकडाऊन करावे लागले. याचा परिणाम नुकत्याच सावरलेल्या बँकिंग व्यवसायावर झाला.

आता ऑगस्ट २०२१ पासून लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षाच्या उर्वरीत कालावधीत लॉकडाऊनच्या काळातील उणीव भरून निघेल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीकोनातून प्रयत्नही सुरु आहेत.

सुरक्षित कर्जवाढीसाठी आपल्या बँकेच्या सोनेतारण कर्जाचे व्याजदर लक्षणीयरीत्या कमी करण्यात आले आहेत व त्यामुळे या कर्जप्रकारात चांगली वाढ होत आहे. तसेच अन्य कर्जांवरील व्याजदरही कमी करण्यात आले असून **ओव्हरड्राफ्ट अगॅन्स्ट फिक्स अॅसेट** आणि **ओव्हरड्राफ्ट अगॅन्स्ट सॅलरी** या सारख्या नवीन कर्ज योजनाही सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा नजिकच्या काळात होईल याची आम्हाला खात्री वाटते.

वसुली विभागामार्फत तसेच शाखा पातळीवर वसुलीचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु असून त्यांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.



खर्चात कपात व्हावी या दृष्टीकोनातून सन २०२० मध्ये नोव्हेंबर महिन्यात आणि आता सन २०२१ मध्ये जुलै महिन्यात आपल्या बँकेने ठेवींवरील व्याजदर कमी केले. असे असले तरीही अन्य बँकांच्या तुलनेत आपले व्याजदर स्पर्धात्मक असून बँकेच्या ठेवीत वाढ होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात आपल्या बँकेने आपल्या सभासद, खातेदार व ग्राहकांना विनाखंड सेवा दिली. महामारीची परिस्थिती असताना तसेच प्रवासाची गैरसोय असताना सुध्दा या काळात बँकेचे सर्व कर्मचारी कामावर नियमित उपस्थित राहिले आणि त्यांनी परिपूर्ण ग्राहक सेवा दिली.

### व्यवस्थापन मंडळाची (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट) स्थापना

भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याच्या दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकाद्वारे ₹ १०० कोटीपेक्षा जास्त ठेवी असणा-या सर्व नागरी सहकारी बँकांना व्यवस्थापन मंडळाची दिनांक ३०/०६/२०२१ पर्यंत स्थापना करणे बंधनकारक केले होते. त्यानंतर दिनांक ०७/०१/२०२१ रोजीच्या परिपत्रकाद्वारे व्यवस्थापन मंडळ अंमलबजावणीसाठी दिनांक ३०/०७/२०२१ पर्यंत मुदत वाढ दिली त्यानुसार आपल्या बँकेने दिनांक ३०/०७/२०२१ रोजीच्या संचालक मंडळ सभेमध्ये व्यवस्थापन मंडळाची स्थापना केली असून त्याकरीता प्राप्त अर्जांमधून खालील पाच सदस्यांची निवड करून व्यवस्थापन मंडळाचे गठण केले आहे.

अ.क्र.	बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य	शिक्षण	अनुभव
१	श्री. माधव जगन्नाथ प्रभूणे	बी.ए.(ऑनर्स) बी.कॉम, एलएलबी, सीएआयआयबी, डीआयआरपीएम आणि जीडीसी अॅन्ड ए	बँकिंग क्षेत्रातील ५० वर्षांचा उच्च पदस्थ अनुभव
२	श्री. रुपेश वसंत गुंजाळ, सीए	बी.कॉम, एफसीए, डीसा	सनदी लेखापाल १३ वर्षांचा अनुभव
३	श्री. रमेश रघुनाथ यादव	बी.कॉम, एलएलबी	कायदा क्षेत्रातील २३ वर्षांचा अनुभव
४	श्री. अजय अनिल थोरात	सीएस, एम.कॉम	कंपनी सेक्रेटरी म्हणून १२ वर्षांचा अनुभव
५	श्री. विजयकुमार गेणू शिंदे, सीए	बी.कॉम, एफसीए	सनदी लेखापाल १३ वर्षांचा अनुभव

### संचालक मंडळ व समित्या :-

दि. २४/०६/२०२१ रोजी मा. श्री. सतीश तोटवार साहेब, अध्यासी अधिकारी, व सहा. निबंधक, अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, २, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची सभा घेण्यात आली होती. या सभेत मा. श्री. महेंद्र वसंत बनगर साहेब यांची अध्यक्ष म्हणून आणि मा. श्री. दिनकर कोंडिबा खोपडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

बँकेच्या संचालक मंडळाने प्रशासन उपसमिती, कर्ज उपसमिती, विशेष वसुली उपसमिती व एकरकमी कर्ज परतफेड उपसमिती (OTS), ऑडिट उपसमिती, गुंतवणूक उपसमिती, सेवक उपसमिती, व्यवसाय वृद्धी व विकास उपसमिती, विशेष दक्षता उपसमिती, महिला कर्मचारी तक्रार निवारण उपसमिती, ग्राहक तक्रार निवारण उपसमिती या विविध समित्यांतील कामकाजात सहभाग घेवून बँकेच्या सर्वांगीण प्रगती/विकासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अहवाल सालात संचालक मंडळाच्या एकुण २२ सभा व उपसमितींच्या ४९ सभा झाल्या असून या सभामध्ये संचालकांच्या उपस्थितीचे प्रमाण ९७.०० टक्के आहे.

### मा. श्री. नरेंद्र तात्यासो पाटील साहेब सभागृह नामकरण सोहळा :-

बँकेचे सभासद मा. श्री. अनिल गलगली साहेब यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे माजी अध्यक्ष आणि संचालक मा. श्री. नरेंद्र तात्यासो पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने एखादी योजना बँकेने सादर करावी अशी सूचना केली होती. मा. नरेंद्र तात्यासो पाटील साहेब यांचे बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान आहे त्यामुळे त्यांचे नाव बँकेच्या मुख्य कार्यालयातील संचालक मंडळ सभागृहास देण्यात यावे तसेच त्यांच्या नावाने मा. श्री. नरेंद्र तात्यासाहेब पाटील मुदतठेव योजना सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर त्यांची तसेच बँकेचे संस्थापक श्री. इंद्रवदन ओझा आणि संस्थापक कार्यकारी अध्यक्ष श्री. द्वा. रा. चिटणीस यांच्या प्रतिमा मुख्यकार्यालयात लावण्यात याव्यात असा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

त्यानुसार दि. ०१/०७/२०२१ पासून दसादशे ६.६१ टक्के इतक्या व्याजदराची मा. कै. श्री. नरेंद्र तात्यासाहेब पाटील मुदतठेव योजना सुरू करण्यात आली असून दि. ०२/०९/२०२१ रोजी मा.कै. श्री. नरेंद्र तात्यासो पाटील साहेब सभागृह नामकरण व उपरोक्त मान्यवरांच्या प्रतिमांचा अनावरण सोहळा बँकेचे सभासद मा. श्री. अनिल गलगली साहेब यांचे हस्ते व मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

### कर्जावरील व्याजासंदर्भातील भारत सरकारची एक्स-ग्रेशिया योजना :-

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर झाल्यामुळे कर्ज परतफेडीत त्यांना दिलासा मिळावा याकरीता कर्जावरील व्याजासंदर्भात भारत सरकारने एक्स-ग्रेशिया योजना जाहिर केली होती. आपल्या बँकेने त्यानुसार विहित वेळेत ९०४२ स्टँडर्ड कर्ज खात्यांमध्ये एकुण ₹ २७,७४,८५१.८५ इतकी रक्कम जमा दिली होती. या संदर्भात शासनाच्या हमीनुसार आपणांस दिनांक २७/०३/२०२१ रोजी या संपुर्ण रक्कमेचा परतावा स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्राप्त झाला आहे.



### भाग भांडवल (Share Capital) :-

गतवर्षी अहवाल सालात बँकेचे भाग भांडवल ₹ १,६६१.११ लाख इतके होते. अहवाल सालात बँकेच्या भाग भांडवलात ₹ ९६.५४ लाख इतकी वाढ होवून सभासदांचा राजीनामा, मृत्यू, भाग भांडवल कर्जाखाती वळती करणे इत्यादी कारणास्तव ₹ ६४.५७ लाख सभासदांना परत केले. दि. ३१ मार्च २०२१ अखेर वसूल भाग भांडवल ₹ १,६९३.०८ लाख इतके झाले आहे. भाग भांडवलात होणारी सातत्यपूर्ण वाढ सभासदांचा बँकेवरील वाढत्या विश्वासाचे द्योतक आहे. गतवर्षी बँकेची सभासद संख्या ४५०३२ इतकी होती. अहवाल सालात सभासद संख्या वाढून ४५८६७ इतकी झाली आहे.

### पुंजी पर्याप्तता (CRAR) :-

पुंजी पर्याप्तता बँकेच्या सक्षमते संदर्भातील एक महत्वाचा निकष आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार हे प्रमाण कमीत कमी ९ टक्के असणे आवश्यक आहे. मात्र आर्थिक सक्षम बँक म्हणून वर्गीकृत होण्याकरिता हे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. आपल्या बँकेचे दिनांक ३१ मार्च २०२१ रोजीचे पुंजी पर्याप्ततेचे प्रमाण १७.९६ टक्के इतके आहे.

### गुंतवणूक (Investment) :-

दिनांक ३१/०३/२०२१ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक ₹ ४०४.२० कोटी इतकी आहे. या गुंतवणूकीपैकी ₹ ३२०.०० कोटींची गुंतवणूक सेन्ट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट सिक्क्युरीटीजमध्ये करण्यात आली असून पीएसयू बॉन्ड आणि लिक्विड फंडात ₹ ९.३१ कोटी व इतर बँकांच्या मुदतदेवी ₹ ७४.८९ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे.

अहवाल सालात बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार सीआरआर/एसएलआर चे प्रमाण राखले आहे. तसेच अंतर बँक गुंतवणूक व नॉन एसएलआर गुंतवणूक भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमून दिलेल्या मर्यादित केली आहे.

सरकारी रोख्यावरील व्याजदराच्या चढउताराचा योग्य फायदा घेत त्यांच्या खरेदी/विक्रीमधून बँकेने ₹ ५.७४ कोटी इतका नफा (Trading Profit) कमावला असून गुंतवणूकीच्या व्याजापोटी बँकेला एकूण ₹ २६.३१ कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.

यावर्षी बँकेने गुंतवणूक चढउतार निधीमधून ₹ २.७३ कोटीची तरतूद नफा तोटा खाती वर्ग केली आहे.

अशा प्रकारे बँकेकडील अतिरिक्त निधीची कौशल्याने व्यवस्थापन करण्यात येत आहे. गुंतवणूक करताना तरलता (Liquidity) व्याजदरातील जोखीम व रोखता राखण्याचे नियम यांच्या पालनाबाबत योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ च्या कलम १८ व २४ मधील नियमानुसार व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाच्या अधिन राहून बँकेने आपले गुंतवणूकीचे धोरण तयार केले असून सर्व गुंतवणूकीचे सनदी लेखापालाकडून तिमाही लेखापरिक्षण करून त्यांच्याकडून गुंतवणूकीच्या योग्यतेचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे.

### ठेवी (Deposit) :-

मार्च २०२० अखेर बँकेच्या ठेवी ₹ ६९६.९८ कोटी इतक्या होत्या. अहवाल सालात त्यात ₹ २८.५६ कोटींची वाढ होवून दि. ३१ मार्च २०२१ अखेरीस बँकेच्या एकूण ठेवी ₹ ७२५.५४ कोटी इतक्या झाल्या आहेत. बँकेने आपले कासा डिपॉझिटचे प्रमाण राखले आहे. मार्च २०२१ अखेर सदर प्रमाण ४२.२६ टक्के इतके आहे.

सद्यस्थितीत कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून बँकांच्या मुदतदेवीत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. परंतु या नैराश्यजन्य परिस्थितीत कर्जाला उठाव नाही. सबब सर्वच बँकांनी आपले ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत. वित्तीय बाजाराचा आणि आपल्या बँकेच्या कॉस्ट ऑफ डिपॉझिटचा विचार करून आपल्या बँकेलाही ठेवीवरील व्याजदर कमी करावे लागले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार १० वर्ष व त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी उलाढाल न झालेल्या खात्यातील रक्कम प्रतिवर्षी रिझर्व्ह बँकेच्या DEAF खाती वर्ग करण्यात येते. अहवाल सालात आपण याखाती एकूण ₹ ९९.२५ लाख इतकी रक्कम जमा केली. सदर खाती आपल्या बँकेची एकूण शिल्लक रक्कम ₹ ८२४.९१ लाख इतकी आहे.

### बँक ठेवींना विमा संरक्षण :-

बँकामधील ठेवींना असलेल्या विम्याच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली असून आता ही मर्यादा ₹ १.०० लाखावरून ₹ ५.०० लाख करण्यात आली आहे. या संदर्भात DICGC कडे बँक प्रतीवर्षी विहित वेळेत विम्याच्या हप्त्याची रक्कम जमा करते. अहवालसालात आपण आवश्यक असलेली विम्याच्या हप्त्याची रक्कम ₹ ११७.२६ लाख DICGC यांचेकडे जमा केली आहे. सर्व सभासदांनी कृपया वरील बदलाची नोंद घ्यावी.

### कर्ज (Loan and Advances) :-

अहवालसालात औद्योगिक व व्यापारी क्षेत्रात मंदी दिसून आली. कर्ज वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परंतु चांगल्या कर्जदारांकडून कर्जाची मागणी कमी होती. दि. ३१ मार्च २०२१ अखेर बँकेच्या कर्जाची एकूण येणे बाकी ₹ ४१७.४१ कोटी इतकी होती.

कर्ज वाढीसाठी बँकेचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कर्जाच्या विविध अकर्षक योजना तयार करण्यात आल्या असून व्याजदरही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेले आहेत. चांगल्या कर्जदारांना आकृष्ट करण्यासाठी आकर्षक व्याजदर देता यावेत याकरिता बँकेने क्रेडिट रेटिंग पध्दती आमलात आणली आहे. क्रेडिट रेटिंगनुसार देण्यात





येणाच्या कर्जाचे व्याजदरही यावर्षी दसादशे १०.०० टक्के ते १२.५० टक्के इतके कमी करण्यात आले आहे. बँकेच्या कर्ज योजनांचे मार्केटिंगही करण्यात येत आहे. कर्जवाढ करतानाच कर्जाची जोखीम आणि अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण याचा प्रामुख्याने विचार करावा लागतो त्यामुळे चांगले कर्जदार निवडून सुरक्षित कर्ज वितरण करण्याचे धोरण बँकेने अवलंबले आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या एकुण कर्ज पोर्टफोलिओ पैकी ५० टक्के पोर्टफोलिओ ₹ २५.०० लाखांपेक्षा कमी रक्कमेच्या कर्जांचा असावा असे भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले आहेत. आपल्या बँकेने हे प्रमाण ५५.९४ टक्के इतके राखले आहे.

तसेच अग्रक्रमीक कर्जाचे प्रमाणही ४०% वरून ७५% करण्यात येवून त्याची बँकांनी टप्पाटप्प्याने पूर्तता करावी असे निर्देश देण्यात येवून जर अग्रक्रमीक कर्जाचे उदिद्घ साध्य न केल्यास कमी पडणाऱ्या रक्कमेइतकी रक्कम रुल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडामध्ये गुंतवण्यात यावी असे बँकांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज वितरण करताना सदर बाबींचाही विचार करण्यात येत आहे.

### थकबाकी वसुली व अनुत्पादित कर्जाचे प्रमाण :-

अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग सर्वतोपरी प्रयत्न करित आहेत. वसुलीसाठी बँकेचा स्वतंत्र वसुली विभाग कार्यरत असून शाखा पातळीवरही वसुलीचे प्रयत्न सुरु आहेत. प्रलंबित कोर्ट निर्णय, काही जूनी थकीत कर्जे प्रकरणे आणि अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रामधील मंदीमुळे कर्जदाराच्या व्यवसायाच्या रोख प्रवाहावर (Cash Flow) आलेल्या दबावाच्या परिणामामुळे अनुत्पादित कर्जाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरीही वसुलीचे सर्व कायदेशिर मार्ग अवलंबून तसेच तारण मालमत्तेची विक्री करून वसुली करण्यात येत आहे. अहवाल सालात एकूण रु. ९१७.१८ लाख अनुत्पादित कर्जाची वसुली करण्यात आली.

दि. ३१ मार्च २०२१ अखेर अनुत्पादित कर्जाचे एकुण कर्ज येणेबाकीचे प्रमाण गतवर्षीपेक्षा ०.३५ टक्याने वाढले असून ते २०.१५ टक्के इतके आहे. अनुत्पादित कर्जासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आवश्यक ती पुर्ण तरतूद करण्यात आलेली असून सदर तरतूद विचारात घेता बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण १०.३४ टक्के इतके आहे.

### नफा (Profit) :-

आर्थिक मंदी व स्पर्धात्मक वातावरणातही आपल्या बँकेने नफा क्षमता टिकवली आहे. आपली बँक सातत्याने नफ्यात असून आवश्यकतेनुसार करण्यात आलेल्या एकुण ₹ १६.१५ कोटींच्या तरतूदी वजा जाता बँकेस एकुण ₹ ६०,२०,४५८.३६ इतका निव्वळ नफा झाला आहे.

### नफा विभागणी (चतवपिज Profit Appropriation) :-

आपल्या बँकेची दि. ३१ मार्च २०२१ अखेरची वैधानिक लेखापरिक्षकांनी तपासणी करून प्रमाणीत केलेली ऑडिटेड बॅलेन्सशिट आणि नफा-तोटा पत्रक यांनुसार आपल्या बँकेस झालेल्या ढोबळ नफ्यामधून आवश्यक असणा-या सर्व प्रकारच्या तरतूदी केल्यानंतर बँकेस ₹ ६०,२०,४५८.३६ इतका निव्वळ नफा झालेला आहे.

यामध्ये मागील सन २०१९-२० या सालाचा शिल्लक नफा ₹ ६,०७५.६२ मिळविता एकूण नफा ₹ ६०,२६,५३३.९८. इतक्या नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात यावी अशी शिफारस मा. संचालक मंडळाचे सभेमध्ये करण्यात आली आहे.

अ.क्र.	तपशील	₹
१	वैधानिक राखीव निधी २५ टक्के	१५,०६,६३३.५०
२	सभासद प्रशिक्षण निधी ५ टक्के	३,०१,३२६.७०
३	सभासद कल्याण निधी	२,००,०००.००
४	इमारत निधी	२,००,०००.००
५	गुंतवणूक चढ-उतार निधी	३८,१५,०००.००
६	पुढिल वर्षाकरीता शिल्लक	३,५७३.७८
	<b>एकूण</b>	<b>६०,२६,५३३.९८</b>

### ग्राहक सेवा, सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान :-

बँकेचे व्यवस्थापन ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अधारीत अद्ययावत बँकिंग सुविधा व सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आपल्या बँकेत कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध असून त्याद्वारे आपले सभासद व खातेदार बँकेच्या कोणत्याही शाखेतून खातेव्यवहार करू शकतात. बँकेने रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डची सुविधा खातेदारांना उपलब्ध करून दिली आहे ज्याद्वारे आपले खातेदार संपूर्ण भारतभर कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतात. तसेच विविध मॉल, दुकाने येथून खरेदी करण्याकरीता व ऑनलाईन पेमेंट करण्याकरीता या कार्डाचा वापर करता येतो.

याचबरोबर खातेदारांना एनईएफटी, आरटीजीएसद्वारे आणि आयएमपीएस द्वारे त्वरीत फंड ट्रान्सफर सुविधा, एसएमएस सुविधा देण्यात येत असून बँकेची वाशी शाखा वगळता अन्य सर्व शाखामधून सेफ डिपॉझिट लॉकर व एटीएम सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या बर्वे रोड आणि स्टेशन रोड शाखेत सभासद व खातेदारांना ई-लॉबी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



**सायबर सेक्युरिटीबाबत :-**

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आज सर्वत्र क्षेत्रात झपाटयाने वाढत आहे. बँकिंग क्षेत्रात तर रोज नवनवीन ग्राहकोपयोगी सुविधा उपलब्ध होत आहेत. आज बँकेत न जाता ग्राहकांना कोटूनही आणि केव्हाही पैशाचे व्यवहार घर बसल्या “एक क्लिकवर” करणे शक्य झाले आहे परंतु त्याचबरोबर त्यातील धोकेही वाढले आहेत म्हणून सर्व खातेदार व ग्राहकांना नम्र विनंती करण्यात येते की, त्यांनी कोणतेही “डिजीटल पेमेंट” करताना PIN OTP, PASSWORD, CVV इत्यादिबाबत अत्यंत गुप्तता राखावी. बँक कधीही या बाबींची मागणी आपल्या खातेदारांकडे करीत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

**संचालक मंडळ सदस्य व त्याच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे :-**

दिनांक ३१/०३/२०२१ अखेरची स्थिती

(₹ लाखात)

तपशील	एकुण कर्जे	कर्ज मंजूर रक्कम ₹	येणे बाकी दि. ३१.०३.२०२१ ₹	थकबाकी ₹
संचालकांना दिलेली कर्जे	--	--	--	--
नातेवाईकांना दिलेली कर्जे	५	३१.३०	२८.४९	शुन्य
<b>एकुण</b>	<b>५</b>	<b>३१.३०</b>	<b>२८.४९</b>	<b>शुन्य</b>

**लेखापरिक्षण :-**

**वैधानिक लेखापरिक्षण -**

आर्थिक वर्ष २०२०-२०२१ चे वैधानिक लेखा परिक्षण मे. आर. देवेंद्रकुमार अॅन्ड असोसिएट्स या अनुभवी चार्टर्ड अंकाऊंट फर्मने पुर्ण केले आहे. त्यांनी प्रमाणित केलेली हिशोब पत्रके व लेखापरिक्षण अहवाल सोबत जोडले आहेत.

**समावर्ती (कंकरंट)/अंतर्गत लेखापरिक्षण :-**

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक निर्देशानुसार मोठ्या शाखांसाठी समावर्ती (कंकरंट) लेखापरिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. आपल्या बँकेच्या मुख्यालयाचे आणि सर्व शाखांचे समावर्ती/अंतर्गत लेखापरिक्षण पूर्ण झाले आहे.

**सन २०२१-२२ साठी वैधानिक लेखा परिक्षकांची नियुक्ती :-**

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रक क्रमांक - DOS.CO.ARG/SEC.01/08.91.001/2021-22 दि. २७/०४/२०२१ द्वारे सहकारी बँकांना वैधानिक लेखा परिक्षकांच्या नेमणूकीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घ्यावी व त्याकरीता ३१ जुलै पूर्वी त्याच्याकडे प्रस्ताव पाठवावेत अशी सुचना केली होती. या संदर्भात बँकेने कमीत कमी २ लेखापरिक्षक संस्थांना शॉर्टलिस्ट करावे असेही निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आपण मे. जैन अॅन्ड जैन, एलएलपी आणि मे. यार्दी प्रभू अॅन्ड असोसिएट्स एलएलपी या दोन सनदी लेखापाल संस्थांना शॉर्टलिस्ट करून त्यांची नावे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परवानगीसाठी दिनांक ३१/०७/२०२१ रोजी पाठविली आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँक ज्या सनदी लेखापाल संस्थेची सन २०२१-२२ करीता वैधानिक लेखा परिक्षक म्हणून नेमणूक करण्यास परवानगी देईल त्या संस्थेची वैधानिक लेखापरिक्षक म्हणून नेमणूक करण्याची संचालक मंडळाची शिफारस आहे.

उपरोक्त परिपत्रकानुसार प्रत्येक वर्षी पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अटीच्या अधीन राहून सदर लेखापरिक्षक संस्थेची नेमणूक ३ वर्षाकरीता करावी लागणार आहे. जर ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी सदर लेखापरिक्षण संस्थेस काढून टाकावयाचे असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल.

**कर्मचारी सहभाग व मनुष्यबळ विकास :-**

कर्मचारी संघटना आणि संचालक मंडळाचे संबंध सौहार्दपूर्ण व सुसंवादित राहिले आहेत. बँकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशिक्षित कर्मचारी ही बँकेची मालमत्ता असते. तरी बँकेच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कार्यकौशल्य वाढावे यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बृहन्मुंबई नागरी बँक असोसिएशन तसेच अन्य प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यांत येते. अहवाल सालात एकुण २४ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमामास पाठविण्यांत आले होते.

**गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार :-**

प्रतीवर्षी २ ऑक्टोबर रोजी बँकेच्या वर्धापनदिनी सभासद व कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा बँकेतर्फे सत्कार करण्यात येतो. याच दिवशी अहवाल सालात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या बँकेच्या शाखा आणि बँकेतील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचे संचालक मंडळाने ठरविले होते. परंतु कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नसल्यामुळे सदर कार्यक्रम होवू शकत नाही व या वर्षीही आपल्याला जाहीररीत्या वर्धापन सोहळा आयोजित करता येणार नाही. तरीसुद्धा गतवर्षाप्रमाणेच याही वर्षी शाखापातळीवर सभासदांच्या आणि कर्मचा-यांच्या यशस्वी पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

तरी ज्या सभासदांच्या व कर्मचा-यांच्या पाल्यांना माहे मार्च/एप्रिल २०२१ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा यापैकी कोणत्याही परिक्षेमध्ये





६० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असल्यास त्यांनी नजीकच्या शाखेमधून विहित नमून्यातील अर्ज घेवून जावेत व आपले अर्ज दि. १५/१०/२०२१ पर्यंत नजीकच्या शाखेमध्ये जमा करावेत.

### भावपूर्ण श्रद्धांजली :-

आपल्या बँकेचे माजी कर्मचारी कै. श्री. सुर्यकांत तुकाराम सावंत आणि वरिष्ठ अधिकारी श्री.राजेश नारायण मिरजकर यांचे निधन झाले. त्याचप्रमाणे बँकेचे माजी जेष्ठ संचालक श्री. नारायण बांदल साहेब यांच्या पत्नी व माजी संचालक श्री. राजेंद्र बांदल साहेब यांच्या मातोश्री कै. सौ. कुसूम नारायण बांदल यांचेही निधन झाले त्यांना बँक परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

याव्यतिरिक्त अहवाल सालात ज्या सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, थोर व्यक्ती, तसेच “कोविड-१९” या महामारीमध्ये ज्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे, सभासदांचे त्याचप्रमाणे काही कर्मचारी व संचालक सदस्यांच्या आप्त स्वकियांचे दुःखद निधन झाले त्या सर्व कुटुंबियांच्या दुःखात बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदृती व शांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

### आभार :-

बँकेच्या आजवरच्या ७९ वर्षांच्या वाटचालीत अनेकांचा मोलाचा सहभाग लाभला आहे. अविरत व मैत्रीपूर्ण सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बँकेच्या अधिकारी, कर्मचारी व संचालकांच्या वतीने मी सर्व मान्यवर सभासदांचे आभार मानतो व आम्हांस सेवेची संधी दिल्याबद्दल ग्राहक, सभासद व हितचिंतक यांचे प्रती ऋण निर्देश करतो.

बँकेला वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई, जिल्हा उपनिबंधक, एल वार्ड यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबई बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सारस्वत बँक, आय. सी.आय.सी.आय बँक, आय.डी.बि.आय. बँक, इंडसइड बँक, इ. बँकांनी आपणांस व्यवसाय करताना दिलेल्या सहकार्याबद्दल बँक त्यांचे आभारी आहे.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई व त्यांचे अध्यक्ष मा. खासदार श्री. आनंदरावजी अडसुळ साहेब, कार्याध्यक्ष श्री. सुनिल साळवी साहेब, सचिव श्री. नरेंद्र सावंत साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्याकडून नेहमीच मोलाचे सहकार्य प्राप्त झालेले आहे बँक त्यांची ऋणी आहे.

महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक्स असोसिएशन लि, दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि, मुंबई सहकारी बोर्ड यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत.

बँकेचे वैधनिक लेखापरिक्षक मे. आर. देवेंद्रकुमार अॅन्ड असोसिएटस् आणि त्यांचे सहकारी यांनी सन २०२०-२१ चे लेखापरिक्षण करून केलेल्या सुचना व मार्गदर्शनाबद्दल बँक त्यांची आभारी आहे. तसेच बँकेचे अंतर्गत व कंकरंट लेखापरिक्षक, कायदेविषयक सल्लागार यांचे आभार.

मुख्यालय तसेच शाखांच्या नजीकचे पोलीस स्टेशन, स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी, वृत्तपत्रे, पत्रकार या सर्वांकडून बँकेस मिळत असलेल्या अनमोल सहकार्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

ग्राहकांच्या व सभासदांच्या गरजा लक्षात घेवून बँकेने वेळोवेळी व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून ध्येय धोरणे राबविली आहेत. खातेदारांच्या अद्ययावत सेवा देण्याकरीता व स्पर्धेत टिकून राहण्याकरीता विविध योजना कार्यान्वित करण्याकरीता संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिल. त्यामुळे पुढील काळात ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा-सुविधा देण्याची ग्वाही देवून पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या सहकार्याबद्दल मा. संचालक मंडळाचेवतीने आपले आभार मानतो व बँकेप्रती असलेला आपला विश्वास अधिकाधिक वृद्धीगत होवे ही सदिच्छा व्यक्त करतो.

जय हिंद ! जय सहकार !

संचालक मंडळाच्या वतीने

श्री. महेंद्र वसंत बनगर  
अध्यक्ष



दि. ३१ मार्च, २०२१ अखेरचे ताळेबंद पत्रक

भांडवल व देणी / Capital and Liabilities	SCHEDULES	2019-2020	2020-2021
भाग भांडवल / Share Capital	1	166111210.00	169307750.00
राखीव व इतर निधी / Reserve Fund & other Reserves	2	980362744.66	989485138.93
ठेवी व अन्य खाती / Deposits & other Accounts	3	6969817142.40	7255411641.47
वसूलीसाठी पाठविलेली बिले (उलट बाजूप्रमाणे) Bills For Collection Being Bills Receivable (as per contra)		5000.00	5000.00
थकीत व्याजाची तरतूद / Overdue Interest Reserve	4	461950067.33	560823513.01
शाखा जुळवणी / Branch Adjustment		0.00	300.00
देणे व्याज / Interest Payable		148396522.30	143546217.30
इतर देणी / Other Liabilities & Provisions	5	419455491.78	597779763.56
UnAppropriation 2019-2020		15554778.00	6075.62
नफा-तोटा खाते / Profit and Loss A/c.	6	27620198.05	6020458.36
सापेक्ष देणी नोट्स टू अकाऊन्ट प्रमाणे Contingent Liabilities As per Notes to Account			
<b>एकूण ₹ / Total ₹</b>		<b>9189273154.52</b>	<b>9722385858.25</b>

आमच्या स्वतंत्र निवेदनाप्रमाणे

मे. आर. देवेंद्रकुमार अॅन्ड असोसिएट्स्  
चार्टर्ड अकाँटंट  
वैधानिक सनदी लेखापरिक्षक

सही  
प्रियांका करंदीकर  
सहा. सरव्यवस्थापक (बँकिंग)

सही  
सुरेखा वाईकर  
सहा. सरव्यवस्थापक (ऑडीट)

सही  
शशिकांत अभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी



**BALANCE SHEET AS ON 31ST MARCH, 2021**

जिंदगी व मालमत्ता / Property and Assets	SCHEDULES	2019-2020	2020-2021
रोख आणि निर्देशित बँकांतील शिल्लक / Cash and Bank Balance	7	438969481.56	318711708.70
अन्य बँकांमधील शिल्लक / Balance with other Banks CD Accounts	8	170531797.91	112743408.54
गुंतवणूक / Investments	9	3554136374.45	4042069349.45
कर्जे / Loans and Advances	10	4099855991.72	4174139730.54
वसूलीसाठी आलेली बिले (उलट बाजूप्रमाणे) Bills Receivable Being Bills For Collection (as per contra)		5000.00	5000.00
येणे व्याज / Interest Receivable	11	525367817.74	646600970.93
शाखा जुळवणी / Branch Adjustment		847478.16	0.00
स्थावर मालमत्ता / Fixed Assets	12	110899094.12	107350905.25
अन्य मालमत्ता / Other Assets	13	288660118.86	320764784.84
<b>एकूण ₹ / Total ₹</b>		<b>9189273154.52</b>	<b>9722385858.25</b>

श्री. महेन्द्र वसंत बनगर  
अध्यक्ष

श्री. दिनकर कोंडिबा खोपडे  
उपाध्यक्ष

श्री. शशिकांत लक्ष्मण अभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी

संचालक

श्री. विनायक कृष्णाजी गाढवे

श्री. तुकाराम राघू धोंडे

श्री. चंद्रकांत शंकर पवार

श्री. धोंडिबा दिनकर पाटणे

सौ. स्मिता मारूती विरकर

श्री. विश्वास शंकर नित्सुरे (तज्ञ संचालक)

श्री. गोविंद आण्णा विरकर

श्री. मोहन दिनकर गव्हाणे

श्री. विठ्ठल यशवंत विरकर

श्री. अमोल भारत शेडगे

सौ. वनिता संतोष साळुंखे

श्री. धुळाजी बिराजी माने (कर्मचारी प्रतिनिधी)

श्री. माधव पांडुरंग गडदे

श्री. दादासो आनंदा पुकळे

श्री. गोपाळ बापुराव आंबराळे

श्री. किसन बाबा मदने

श्री. विजयकुमार गेणू शिंदे (तज्ञ संचालक)

श्री. संतोष बाळकृष्ण कोलते (कर्मचारी प्रतिनिधी)



दि. ३१ मार्च, २०२१ अखेरचे नफा-तोटा पत्रक

खर्च / EXPENDITURE	SCHEDULES	2019-2020	2020-2021
ठेवी वरील व्याज / Interest on Deposits, Borrowings, etc.	4	405437086.74	377237952.16
पगार आणि भत्ते / Salaries & Allowances	5	135779908.00	130387791.18
संचालकांचे सभा व प्रवास भत्ते / Director Meeting & Travelling Allowances		975703.00	959960.58
भाडे, कर, विज, जन. इन्सु. इ. /Rent, Taxes, Insurance, Lighting, etc.	6	13003459.54	12683531.18
कायदा विषयक खर्च / Legal Charges		10000.00	0.00
टपाल, दूरध्वनी व तार / Postage, Courier and Telephone Charges		1333238.70	1100791.76
हिशेब तपासणी शुल्क / Audit Fees	7	1975729.56	2004201.50
घसारा / Depreciation		10335107.07	9335905.09
<b>छपाई, लेखनसामग्री व जाहीरात / Printing Stationery and Advertisement</b>			
i. छपाई व लेखनसामग्री / Printing and Stationery		3696404.30	2346815.13
ii. जाहीरात / Advertisements		248155.00	217406.00
<b>इतर खर्च / Other Expenditure</b>			
i. दुरुस्ती खर्च / Repairs and Maintenance of assets		1029901.74	753663.72
ii. डीआयसीजीसी विमा हप्ता / Premium paid to DICGC		7941448.00	11726452.00
iii. प्रवास खर्च / Travelling and conveyance		1435739.00	1963463.05
iv. सुरक्षा व्यवस्था खर्च / Security Charges		4056231.00	3671754.00
v. एचटीएम गुंतवणुकीवरील अधिमूल्याचे अमोरटायझेशन / Amortisation of Investment		2161927.00	1732322.00
vi. इतर खर्च / Other Expenses	8	23387063.35	22013738.26
vii. Staff Group Gratuity/Leave Encashment Provision		35285886.00	128303.00
<b>तरतूदी / Provisions</b>			
i. पीएमसी बँक तरतूद / PMC Bank Provision		72000000.00	72000000.00
ii. प्रमाणित जिदगी नीधी तरतूद / Std. Assets		1500000.00	1000000.00
iii. इतर तरतूदी / Other Provisions BDDR	9	51500000.00	5000000.00
iv. गुंतवणुकीवरील घसारा / Investment Depreciation Reserve		0.00	55125137.00
<b>आयकर तरतूद / Income Tax Provision</b>			
i. चालू वर्षाचा कर / Current Tax		76000000.00	28351141.00
<b>एकूण खर्च / Total Expenses</b>		<b>849092988.00</b>	<b>739740328.61</b>
<b>निव्वळ नफा / Net Profit After Tax</b>		<b>27613741.42</b>	<b>6020458.36</b>
<b>एकूण ₹ / Total ₹</b>		<b>876706729.42</b>	<b>745760786.97</b>

आमच्या स्वतंत्र निवेदनाप्रमाणे

मे. आर. देवेंद्रकुमार अॅन्ड असोसिएट्स्  
चार्टर्ड अकाँटंट  
वैधानिक सनदी लेखापरिक्षक

सही  
प्रियांका करंदीकर  
सहा. सरव्यवस्थापक (बँकिंग)

सही  
सुरेखा वाईकर  
सहा. सरव्यवस्थापक (ऑडीट)

सही  
शशिकांत अंभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी



**PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2021**

उत्पन्न / INCOME	SCHEDULES	2019-2020	2020-2021
व्याज व बटाव / Interest & Discount	1	661754697.02	635744186.79
कमिशन / Commission		1305174.21	799206.45
गुंतवणूक विक्रीचा नफा / Profit on Sale of Investment		30872250.00	57402517.44
लाभांश एमडीसीसी / Dividend MDCC		1901.00	0.00
<b>इतर उत्पन्न / Other Receipts</b>			
i. सेवा शुल्क / Bank Service Charges	2	12272695.50	11296808.95
ii. लॉकर भाडे / Rent received on lockers		2747344.67	2633718.34
iii. मालमत्ता विक्रीचा नफा / Profit on Sale of Assets		9201.00	42143.00
iv. इतर उत्पन्न / Miscellaneous Income	3	15609137.68	9091706.00
v. गुंतवणूकीवरील घसारा निधीतून वर्ग (Investment Depreciation Reserve written back)		139234328.34	0.00
vi. उत्पादीत कर्ज निधीतून वर्ग Std Interest Reserve written back		2400000.00	0.00
vii. आयकर परतावा व्याज Income Tax Refund Interest		0.00	1450500.00
viii. बुडीत व संशयीत कर्जे निधीतून वर्ग Bad & Doubtful debts written-Back		10500000.00	0.00
ix. गुंतवणुक चढ-उतार निधीतून वर्ग Investment Fluctuation Reserve Written back		0.00	27300000.00
<b>एकूण ₹ / Total ₹</b>		<b>876706729.42</b>	<b>745760786.97</b>

श्री. महेन्द्र वसंत बनगर  
अध्यक्ष

श्री. दिनकर कोंडिबा खोपडे  
उपाध्यक्ष

श्री. शशिकांत लक्ष्मण अभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी

संचालक

श्री. विनायक कृष्णाजी गाढवे

श्री. गोविंद आण्णा विरकर

श्री. माधव पांडुरंग गडदे

श्री. तुकाराम राघू धोंडे

श्री. मोहन दिनकर गव्हाणे

श्री. दादासो आनंदा पुकळे

श्री. चंद्रकांत शंकर पवार

श्री. विठ्ठल यशवंत विरकर

श्री. गोपाळ बापुराव आंबराळे

श्री. धोंडिबा दिनकर पाटणे

श्री. अमोल भारत शेडगे

श्री. किसन बाबा मदने

सौ. स्मिता मारूती विरकर

सौ. वनिता संतोष साळुंखे

श्री. विजयकुमार गेणू शिंदे (तज्ञ संचालक)

श्री. विश्वास शंकर नित्सुरे (तज्ञ संचालक)

श्री. धुळाजी बिराजी माने (कर्मचारी प्रतिनिधी)

श्री. संतोष बाळकृष्ण कोलते (कर्मचारी प्रतिनिधी)



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

दि. ३१ मार्च, २०२१ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट

SCHEDULE 1	भांडवल व देणी / Capital and Liabilities	2019-2020	2020-2021
	अधिकृत भाग भांडवल / Authorised Capital 20000000 shares of ₹10/- each	200000000.00	200000000.00
	वसूल भाग भांडवल / Subscribed Capital	166111210.00	169307750.00
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>166111210.00</b>	<b>169307750.00</b>
SCHEDULE 2	राखीव व इतर निधी / Other Reserves	2019-2020	2020-2021
	i. गंगाजळी / Statutory Reserve Fund	285594050.30	296837603.66
	ii. इमारत निधी / Building Fund	164691000.00	165921000.00
	iii. लाभांश समीकरण निधी / Dividend Equalisation Fund	8400741.39	8400741.39
	iv. बुडीत व संशयीत कर्ज निधी / Bad & Doubtful Debts Reserve	451950839.15	456950839.15
	v. विशेष निधी / Special Reserve u/s 36 (VIII)	3378000.00	3378000.00
	vi. सर्व साधारण राखीव निधी / General Reserve Fund	8597570.44	8877240.28
	vii. कर्मचारी कल्याण निधी / Staff Welfare Fund	1066966.50	1066966.50
	viii. गुंतवणूक चढउतार निधी / Investment Fluctuation Reserve	15340000.00	5040000.00
	ix. सहकार विकास निधी / Co-op Development Fund	2292000.00	2292000.00
	x. अमृत महोत्सव निधी / Platinum Jubilee Fund	3975443.35	3975443.35
	xi. सभासद कल्याण निधी / Shareholder Welfare Fund	873963.54	1720447.54
	xii. आकस्मिक निधी / Contingency Fund	1100000.00	1100000.00
	xiii. विशेष आकस्मिक निधी / Special Contingency Fund	6250000.00	6250000.00
	xiv. प्रमाणित जिंदगी निधी / Contingent Prov. for Std. Assets	14020000.00	14020000.00
	xv. धर्मादाय निधी / Charity Fund	2277770.00	1777770.00
	xvi. कर्मचारी प्रशिक्षण निधी / Staff Education Fund	996985.40	944985.40
	xvii. सदस्य प्रशिक्षण निधी / Member Education Fund	9557414.59	10932101.66
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>980362744.66</b>	<b>989485138.93</b>
SCHEDULE 3	ठेवी / Deposits	2019-2020	2020-2021
	i. बचत ठेवी / Saving Deposits		
	(a) वैयक्तिक / From Individual	2715392856.62	2827639603.04
	(b) संस्था / From Societies	56606471.88	59968859.69
	ii. चालू ठेवी / Current Deposits		
	(a) वैयक्तिक / From Individual	188445276.73	172883362.21
	(b) संस्था / From Societies	3288130.13	5367415.73
	iii. मुदत ठेवी / Fixed Deposits		
	(a) वैयक्तिक / From Individual	3750557818.86	3898766832.62
	(b) संस्था / From Societies	198421664.41	241080788.41
	iv. आवर्त ठेवी / Recurring Deposits		
	(a) वैयक्तिक / From Individual	57010459.77	49511630.77
	(b) संस्था / From Societies	94464.00	193149.00
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>6969817142.40</b>	<b>7255411641.47</b>
SCHEDULE 4	थकीत व्याजाची तरतूद / Overdue Interest Reserves	2019-2020	2020-2021
	अॅवार्ड व्याजाची तरतूद / Overdue Interest Reserves on Award	352483695.00	451642974.00
	थकीत व दंड व्याजाची तरतूद / Overdue Interest & Penal Int. Reserve	76593887.64	75334598.93
	थकीत रोखपत व्याजाची तरतूद / Overdue Interest Reserve on CC A/cs	32872484.69	33845940.08
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>461950067.33</b>	<b>560823513.01</b>





# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2021

SCHEDULE 5	इतर देणी / Other Liabilities & Provisions	2019-2020	2020-2021
	i. पे-ऑर्डर्स / Pay Orders Payable	4686033.54	12400131.16
	ii. देणे लाभांश / Dividend Payable	9005018.76	10086215.76
	iii. अन्य देय रकमा / Sundry Creditors	23466370.78	8945189.80
	iv. हिशेब तपासणी शुल्क / Audit Fees Payable	2161650.00	2545790.30
	v. कर्मचारी इन्कमटॅक्स तरतूद / Pro.for Staff Income Tax	1077227.00	1069820.00
	vi. गुंतवणूक घसारा निधी / Investment Depreciation Reserve	15000000.00	70125137.00
	vii. जादा कामाचा मोबदला / Closing Allowance Payable to Staff	374500.00	11100.00
	viii. सस्पेंस खाते / Suspense A/c	1280274.18	1201887.24
	ix. आयकर तरतूद / Income Tax Provision	228725452.00	257076593.00
	x. डिफर्ड टॅक्स जमा / Deferred Tax Cr. Transitional effect	15070290.00	15070290.00
	xi. ठेव व्याजावरील करकपात / TDS on Interest on Deposits	857862.45	846979.51
	xii. डिमांड ड्राफ्ट / Demand Draft Payable	366273.00	366273.00
	xiii. पंजाब अॅण्ड महा बँक तरतूद / Prov. for PMC Bank Deposit	93897136.00	184967831.00
	xiv. मुदत संपलेल्या ठेवींच्या व्याजाची तरतूद / Prov. for Int.on Matured Deposits	5000000.00	5000000.00
	xv. अतिरिक्त कर्मचारी बोनसची तरतूद / Prov. for Staff Ex-Gratia	0.00	405655.00
	xvi. उत्पादित कर्ज तरतूद / Prov. for 5 % std Assets	1500000.00	2500000.00
	xvii. इतर / Others	16987404.07	25160870.79
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>419455491.78</b>	<b>597779763.56</b>
SCHEDULE 6	नफा-तोटा / Profit & Loss	2019-2020	2020-2021
	गतवर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे / Profit as per Last Balance Sheet	36444620.91	27620198.05
	वजा - विभागणी / Less : Appropriation	36438954.50	27614122.43
	विभागणीपूर्वीचा नफा / Unappropriated Profit	6456.63	6075.62
	अधिक - वर्षाचा नफा / Add : Profit for the year	27613741.42	6020458.36
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>27620198.05</b>	<b>6026533.98</b>
SCHEDULE 7	रोख आणि निर्देशित बँकांतील शिल्लक / Cash and Bank Balance	2019-2020	2020-2021
	i. रोख / Cash in Hand	80531254.70	75085088.75
	ii. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया / Reserve Bank of India	111065216.88	80616926.14
	iii. स्टेट बँक ऑफ इंडिया / State Bank of India	11254545.72	14042158.07
	iv. महा. स्टेट को. ऑप. बँक लि. / MSC Bank	28554.06	28554.06
	v. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक लि. / MDCC Bank	30662008.36	59509452.26
	vi. आय.डी.बी.आय. बँक लि. / IDBI Bank	203117130.51	87124588.35
	vii. बँक ऑफ इंडिया / Bank of India	2310771.33	2304941.07
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>438969481.56</b>	<b>318711708.70</b>
SCHEDULE 8	अन्य बँकांमधील शिल्लक / Balance with other Banks Current Accounts	2019-2020	2020-2021
	i. येस बँक लि. / YES Bank Ltd.	26340736.06	21137330.44
	ii. सारस्वत को. ऑप. बँक लि. / Saraswat Co-op Bank Ltd.	94372022.62	33224870.35
	iii. आय.सी.आय.सी.आय.बँक लि. / ICICI Bank Ltd.	27930211.17	20195427.39
	iv. एच.डी.एफ.सी. बँक लि. / HDFC Bank	9719.32	1132264.62
	v. इंडस इंड बँक लि. / Indusind Bank Ltd.	353410.74	1862078.74
	vi. पीएमसी बँक / PMC Bank	21525698.00	35191437.00
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>170531797.91</b>	<b>112743408.54</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

दि. ३१ मार्च, २०२१ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट

SCHEDULE 9	गुंतवणूक / Investments	2019-2020	2020-2021
	i. मध्यवर्ती व राज्य सरकारचे रोखे / Central and State Govt. Securities	2627834924.00	3199999969.00
	ii. पी.एस.यु. बॉण्ड / PSU Bonds	113140230.00	93140230.00
	iii. सहकारी संस्थांचे भाग / Shares in Co-op Institutions	25500.00	25500.00
	iv. मुदत ठेवी / स्टेट बँक ऑफ इंडिया / FDR with State Bank of India	905585.45	988985.45
	v. अन्य बँक मुदत ठेवी / FDR With Other Banks	742230135.00	747914665.00
	vi. कॉल मनी / Call Deposit	70000000.00	0.00
	एकूण ₹ / Total ₹	<b>3554136374.45</b>	<b>4042069349.45</b>
SCHEDULE 10	कर्जे / Loans and Advances	2019-2020	2020-2021
	i. कॅश क्रेडिट, ओव्हर ड्राफ्ट, बिल्स डिस्काउंटिंग इ. पैकी दृश्य तारणावर Short Term Loans CC, Overdrafts, Bill Discounting	<b>2023490527.13</b>	<b>2086484606.97</b>
	दृश्यतारण / Tangible Securities	2023490527.13	2086484606.97
	अनुत्पादीत कर्जे / NPA Amount	269457594.68	357875446.33
	ii. मध्यम मुदतीची कर्जे / Medium Term Loans	<b>1573835191.91</b>	<b>1585815540.63</b>
	दृश्यतारण / Tangible Securities	915784278.22	872782870.49
	असुरक्षित / Unsecured	658050913.69	713032670.14
	अनुत्पादीत कर्जे / NPA Amount	437136480.36	457284755.56
	iii. दीर्घ मुदतीची कर्जे / Long Term Loans	<b>502530272.68</b>	<b>501839582.94</b>
	दृश्य तारण / Tangible Securities	502530272.68	501839582.94
	अनुत्पादीत कर्जे / NPA Amount	18793073.46	25976336.18
	एकूण ₹ / Total ₹ (i + ii + iii)	<b>4099855991.72</b>	<b>4174139730.54</b>
SCHEDULE 11	येणे व्याज / Interest Receivable	2019-2020	2020-2021
	i. अॅवार्ड खाती / Unapplied Interest (Award)	352483695.00	451642974.00
	ii. अनुत्पादीत कर्जावरील व्याज / on Loans & Advances NPA	76593887.64	75334598.93
	iii. कर्मचारी कर्जावरील येणे व्याज / on Staff Housing Loans	41568109.00	47895958.00
	iv. गुंतवणूकीवरील येणे व्याज / on Investments	54722126.10	71727440.00
	एकूण ₹ / Total ₹	<b>525367817.74</b>	<b>646600970.93</b>
SCHEDULE 12	स्थायर मालमत्ता / Fixed Assets	2019-2020	2020-2021
	i. जागा (घसारा वजा जाता) / Premises Less Depreciation	84250271.21	80274861.21
	ii. फर्निचर आणि फिक्चर्स (घसारा वजा जाता) / Furniture & Fixture	25576402.25	26121389.66
	iii. वाहने / Bank Vehicles Less Depreciation	697512.66	488260.66
	iv. सॉफ्टवेअर / Software Purchase	374908.00	394393.72
	v. Computer Hardware	0.00	72000.00
	एकूण ₹ / Total ₹	<b>110899094.12</b>	<b>107350905.25</b>
SCHEDULE 13	अन्य मालमत्ता / Other Assets	2019-2020	2020-2021
	i. किरकोळ येणी / Sundry Debtors	3746608.23	2109017.00
	ii. हातातील शिल्लक तिकिटे / Stamps in Hand	231776.00	365100.00
	iii. अनामत रक्कमा / Security Deposits	3438628.00	3438628.00
	iv. शिल्लक छपाई व लेखन साहित्य / Stock of Stationery	1011817.99	1013234.52
	v. आगाऊ केलेला खर्च / Prepaid Expenses	519110.56	685334.00
	vi. आयकर / Advance Income Tax	23335765.00	252181837.00
	vii. सीसीआयल / Cash Margin Money with CCIL	10200000.00	20200000.00
	viii. डेफर्ड टॅक्स (निव्वळ) / Deferred Tax Assets (Net)	23243919.00	23243919.00
	ix. इतर / Others	12932494.08	17527715.32
	एकूण ₹ / Total ₹	<b>288660118.86</b>	<b>320764784.84</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2021

SCHEDULE 1	व्याज व वटाव / Interest & Discounts	2019-2020	2020-2021
	i. कर्जावरील व्याज / Loans & Advances	387445222.77	372647062.59
	ii. गुंतवणूकीवरील व्याज / Investments	274309474.25	263097124.20
	एकूण ₹ / Total ₹	<b>661754697.02</b>	<b>635744186.79</b>
SCHEDULE 2	बँकेचे शुल्क / Bank Charges	2019-2020	2020-2021
	चेक क्लिअरिंग चार्जेस / Clearing Cheque Charges	762383.16	536702.91
	सेवा शुल्क / Service Charges	7719729.34	6633820.55
	कायदा खर्च वसूली / Legal Charges received from parties	524750.00	427500.00
	कर्ज प्रक्रिया/नोटीस/भेट / Loan Processing/Notice/Visit etc.	3265833.00	3698785.49
	एकूण ₹ / Total ₹	<b>12272695.50</b>	<b>11296808.95</b>
SCHEDULE 3	इतर उत्पन्न / Miscellaneous Income	2019-2020	2020-2021
	बंद खाते शुल्क / Account closure charges	303921.44	256050.89
	कमी शिल्लक शुल्क / Minimum Balance Charges	1942388.42	2034158.71
	स्टॉक स्टेटमेंट शुल्क / Stock Statement Charges	96055.00	31500.00
	किरकोळ / Misc. Income	147387.91	573218.13
	फोलिओ शुल्क / Folio Charges	1411802.01	1128061.81
	इसीएस शुल्क / ECS DR / CR Charges	206497.70	100277.81
	रोख पडताळणी शुल्क / Cash Handling charges	261730.04	114561.35
	सिबिल शुल्क / CIBIL Charges	299865.61	335253.82
	इनवर्ड रिटर्न शुल्क / Inward Return Charges	6133920.59	3249596.96
	आऊटवर्ड रिटर्न शुल्क / Outward Return Charges	582910.34	191422.38
	स्टॉप पेमेंट शुल्क / Stop Payment Cheque Charges	46216.90	27702.00
	ATM / NFS Acquirer/Issuer/POS/Imps/ financial Transaction	4176441.72	1049902.14
	एकूण ₹ / Total ₹	<b>15609137.68</b>	<b>9091706.00</b>
SCHEDULE 4	ठेवी व कर्जावरील व्याज / Interest on Deposits, Borrowings, etc.	2019-2020	2020-2021
	मुदत ठेव / Fixed Deposits	253815046.73	248468518.87
	धनवर्धिनी / Dhanvardhini Deposit	45874212.53	35451533.00
	बचत / Saving Bank Deposit	101462860.11	89624484.28
	आवर्त / Recurring Deposit	4263674.35	3639675.50
	सुरक्षा / Security Deposit	21393.02	20480.51
	कर्जावरील व्याज / Interest on Borrowings	-100.00	33260.00
	एकूण ₹ / Total ₹	<b>405437086.74</b>	<b>377237952.16</b>
SCHEDULE 5	पगार आणि भत्ते / Salaries & Allowances	2019-2020	2020-2021
	पगार आणि भत्ते / Salary & Allowances	123398520.00	118544696.48
	भविष्य निर्वाह निधी / Bank Contribution to Staff P.F.	11710615.00	11196610.70
	व्यवस्थापन खर्च / Administrative Charges	653773.00	646484.00
	कर्मचारी गणवेश / Staff Uniform	17000.00	0.00.00
	एकूण ₹ / Total ₹	<b>135779908.00</b>	<b>130387791.18</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## दि. ३१ मार्च, २०२१ अखेरचे नफा तोटा पत्रकाचे परिशिष्ट

SCHEDULE 6	भाडे/कर/विज/जन.इन्सु.इ. / Rent, Taxes, Insurance, Lighting, etc.	2019-2020	2020-2021
	कर / Municipal Taxes	1201534.00	1357767.00
	पाणी खर्च / Water Charges	-544201.00	243902.00
	जन. इन्शुरन्स / General Insurance	4740049.00	3369003.00
	इमारत भाडे / Rent on Premises	1939500.00	3227940.00
	वीज खर्च / Electricity Charges	4106680.00	2883007.88
	सोसायटी मेन्टेनन्स / Society Maintenance	1559897.54	1601911.30
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>13003459.54</b>	<b>12683531.18</b>
SCHEDULE 7	हिशेब तपासणी शुल्क / Audit Fees & Professional Charges	2019-2020	2020-2021
	अंतर्गत हिशेब तपासणी शुल्क / Internal Auditors fees	433500.00	373750.00
	समावर्ती लेखा शुल्क / Concurrent Auditors fees	310500.00	349000.00
	शासकिय शुल्क / Government Auditors Fees	1049229.56	1106451.50
	कर हिशेब तपासणी शुल्क / Tax Audit Fees	70000.00	0.00
	संगणक प्रणाली लेखापरीक्षण / System Audit fees	112500.00	175000.00
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>1975729.56</b>	<b>2004201.50</b>
SCHEDULE 8	इतर खर्च / Other Expenses	2019-2020	2020-2021
	वाहन खर्च / Vehicle Expenses	425568.06	400569.36
	वार्षिक वर्गणी / Annual Subscription	524500.00	205000.00
	सर्वसाधारण सभा खर्च / General Meeting Expenses	2049782.00	424814.00
	समाशोधन खर्च / Clearing House Charges	399188.91	218396.00
	संचालक शिक्षण खर्च / Director Education Expenses	12500.00	0.00
	प्रोफेशनल खर्च / Professional Charges	1359030.00	1435292.00
	गुंतवणूक विगतवारीच्या बदलातील तोटा / Loss on Shifting of Securities	0.00	0.00
	वार्षिक सेवा दुरुस्ती / AMC	2715774.08	1810132.28
	हार्डवेअर खर्च / Computer Hardware Expenses	60226.94	44721.00
	किरकोळ खर्च / Miscellaneous Expenses	12529333.45	14490863.68
	गुंतवणूक विक्रीतील तोटा / Loss on Sale of Investment	0.00	0.00
	मालमत्ता विक्रीचा तोटा / Loss on Sale of Assets	45551.91	55428.00
	अनुषंगिक खर्च / Other incidental Charges	0.00	110085.00
	एनएफएस इश्यूअर चार्जेस / NFS Issuer Charges	3265608.00	2818436.94
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>23387063.35</b>	<b>22013738.26</b>
SCHEDULE 9	इतर तरतूदी / Other Provisions	2019-2020	2020-2021
	बुडीत व संशयीत कर्ज निधी / Provision for Bad & Doubtful Debts	42500000.00	5000000.00
	एक्सग्रेसिया / Ex-gratia Provisions	10000000.00	0.00
	<b>एकूण ₹ / Total ₹</b>	<b>52500000.00</b>	<b>5000000.00</b>



(मुळ इंग्रजीमध्ये दिलेल्या लेखापरिक्षण अहवालाचा स्वैर मराठी अनुवाद)

## वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल

(सहकारी बँकांना लागू होणा-या बँकींग नियमन कायद्याच्या कलम ३१ व महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम ८१ अंतर्गत)

प्रति,  
मा. सभासद  
दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि. मुंबई

### १. पात्र मत (क्वॉलिफाईड ओपिनय) :-

आमच्या मते आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणानुसार क्वॉलिफाईड ओपिनय परिच्छेदामध्ये वर्णन केलेल्या बाबींचे संपादन वगळता सदर आर्थिक पत्रके, हिशेब विषयक महत्वाच्या धोरणांचा सारांश आणि नोटस ऑफ अकॉंटस सहकारी सोसायटीला लागू असलेल्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ व महाराष्ट्र को-ऑप. सोसायटीस अॅक्ट १९६० नुसार आवश्यक ती माहिती देत असून बँकांना लागू असणारी सर्वसाधारणपणे स्विकारण्यात येणारी लेखा तत्वे यानुसार बँकेच्या दि. ३१/०३/२०२१ च्या आर्थिक स्थितीबद्दल आणि बँकेच्या आर्थिक कामगिरीविषयी खरा आणि योग्य दृष्टीकोन दिला आहे.

### २. पात्र मताचा (क्वॉलिफाईड ओपिनय) आधार :-

- कोविड-१९ नियामक पॅकेजच्या समाप्तीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मालमतांचे वर्गीकरण आणि उत्पन्न ओळखा यावरील दि. ०७/०४/२०२१ च्या परिपत्रकानुसार बँकेने व्याजावर आकारलेले व्याज ज्या कर्जदारांनी दि. ०१/०३/२०२० ते दि. ३१/०८/२०२० या कालावधीसाठी मोराटोरियम सुविधा घेतलेली आहे त्यांच्यासह सर्व कर्जदारांना परत/समायोजित करावयाचे आहे. त्यानुसार व्यवस्थापनाने ₹ ९.३९ लाख इतक्या रकमेचा अंदाज धरला आहे परंतु त्याचा परिणाम आर्थिक पत्रकांमध्ये दिलेला नाही. यासंदर्भातील गणना अद्याप प्रक्रियेत असल्यामुळे त्याच्या परिणामांवर भाष्य करता येत नाही. (नोट क्र ८ पहा.)
- निव्वळ आगाऊ कर/प्राप्तीकर येणे ₹ ५३.७३ लाख नोट क्र. ५ मध्ये नमूद केल्यानुसार वसूल करण्यायोग्य/समायोग्य नाही. त्यामुळे त्याचा परिणाम निव्वळ नफा व राखीव निधीवर होवून ते कमी झाले असते.
- नोट क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लेखामानांकनाच्या प्रलंबित अनुपालनाचा आर्थिक पत्रकांवर होणारा परिणाम निश्चित करता येत नाही.
- नोट क्र ९ मध्ये नमूद केल्यानुसार वैधानिक आवश्यकतांचे प्रलंबित अनुपालन / गुंतवणूक चढउतार निधी रिटर्नबँक संदर्भात निव्वळ नफा आणि राखीव निधीवर ₹ २७३.०० लाख इतक्या रकमेचा परिणाम करित असून या संदर्भातील निरीक्षणे संलग्न, ए, बी, सी, फॉर्म नंबर १ आणि ७ मध्ये समाविष्ट आहेत. याबाबतचा आर्थिक पत्रकांवर होणारा संचयी प्रभाव निश्चित करण्यात आलेला नाही. याचा बँकेच्या आर्थिक पत्रके आणि सीआरएआर वर होणारा परिणाम निश्चित करता येत नाही.

आम्ही आमचे लेखापरिक्षण आयसीएआयने जारी केलेल्या स्टॅन्डर्ड ऑन ऑडिटिंग नुसार केलेले आहे. त्या मानांकनांतर्गत आमच्या जबाबदा-यांचे आमच्या अहवालाच्या आर्थिक विवरण विभागाच्या लेखापरिक्षणासाठी लेखापरिक्षकांच्या जबाबदा-यांमध्ये वर्णन केलेले आहे. आम्ही इन्स्टीटयुट ऑफ चार्टर्ड अकॉंटंटस ऑफ इंडियाने जारी केलेल्या नैतिकतेच्या संहितेनुसार बँकेपासून स्वतंत्र आहोत आणि त्या कायद्याच्या तरतूदीखालील आर्थिक स्टेटमेंटसचे लेखापरिक्षण आणि त्याखालील नियमांशी संबंधीत असलेल्या नैतिक आवश्यकतांसह आम्ही या आवश्यकता आणि आयसीएआयच्या आचार संहितेनुसार आमच्या इतर नैतिक जबाबदा-या पूर्ण केल्या आहेत. आमचा विश्वास आहे की, आम्हांला मिळालेले लेखापरिक्षण पुरावे आमच्या पात्र मताला आधार देण्यासाठी पुरेसे आणि योग्य आहे.

### ३. महत्वाच्या बाबी :-

आम्ही पुढील बाबींवर लक्ष वेधित आहोत.

- कोविड-१९ साथीच्या प्रादुर्भावाबाबत नोट क्रमांक ६ आणि व्यवस्थापनाने दि. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी त्यांच्या व्यवसायाबाबत आणि आर्थिक स्थितीबाबत केलेले मुल्यांकन आणि साथीच्या रोगाच्या परिणामाचे केलेले अॅसेसमेंट हे व्यवस्थापनाने केले आहे आणि ते परिस्थितीवर अवलंबून आहे कारण ते पुढील काळात विकसित होणार आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रक क्रमांक RBI/2019-20/222, DOR. (PCB) . BPD. CIR NO. 11/16.20.000/2019-20 DATED 20/04/2020 च्या अनुशंगाने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँक लि. संबंधीत नॉन परफॉर्मिंग इंटरबँक एक्सपोजरसाठी या वर्षात २० टक्के तरतूद ₹ ७२०.०० लाख या संदर्भातील नोट क्र. ४ वरील मुद्यांसंदर्भात आमचे मत बदललेले नाही.



**४. इतर बाबी: -**

दि. ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या आर्थिक विवरण पत्रकांचे लेखापरिक्षण दुस-या लेखा परिक्षकांनी केले होते. ज्यांनी दि. २४ डिसेंबर २०२० च्या त्यांच्या अहवालाद्वारे अशा वित्तीय विवरणांवर मत व्यक्त केले आहे.

वरील मुद्यांसंदर्भात आमचे मत बदललेले नाही.

**५. आर्थिक पत्रकाबाबत व्यवस्थापनाची जबाबदारी:-**

बँकेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन बँकेच्या वित्तीय पत्रकांच्या तयारीस जबाबदार आहेत. जी बँकेच्या आर्थिक स्थिती आणि आर्थिक कामगिरीचा खरा आणि निष्पक्ष दृष्टीकोन देतात.

आरसीएआय ने जारी केलेले लेखामानक आणि बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या तरतूदी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांसह, भारतात सामान्यतः स्विकारण्यात आलेल्या लेखा तत्वानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे यानुसार बँकेची वित्तीय पत्रके बँकेची आर्थिक स्थिती आणि आर्थिक कामगिरीचे खरे आणि निष्पक्ष सादरीकरण देतात. ती तयार करण्यास बँकेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन जबाबदार आहे.

या जबाबदारीमध्ये बँकेच्या मालमतेचे रक्षण करण्यासाठी आणि फसवणूक व इतर अनियमितता रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी कायद्याच्या तरतूदी नुसार पुरेसा लेखा रेकॉर्ड राखणे, योग्य लेखा धोरणाची निवड करणे, वाजवी आणि विवेकी निर्णय आणि अंदाज करणे आणि लेखांच्या नोंदींची अचूकता आणि पुर्तता सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत असलेल्या पुरेशा अंतर्गत आर्थिक नियंत्रणाची रचना, अंमलबजावणी आणि देखभाल करणे जे खरे आणि निष्पक्ष दृष्य देणा-या आणि भौतिक चुकीच्या विधानापासून मुक्त असलेल्या आर्थिक पत्रकांची तयारी आणि सादरीकरणाशी संबंधीत आहेत. याचा देखील समावेश आहे.

संचालक मंडळ बँकेच्या अहवाल प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी जबाबदार आहेत.

**६. आर्थिक पत्रकांच्या लेखापरिक्षणासाठी वैधानिक लेखा परिक्षकाची जबाबदारी :-**

आमचे उद्दिष्ट संपुर्णपणे आर्थिक पत्रके भौतिक गैरसमजातून आहेत की नाहीत हे पाहणे आणि लेखापरिक्षण अहवाल जारी करणे ज्यात आमचे मत समाविष्ट आहे हे आहे. वाजवी आश्वासन हे उच्च स्तराचे आश्वासन आहे. परंतु एसएसएस नुसार लेखापरिक्षण नेहमीच भौतिक चुकीचे विधान शोधेल याची हमी देता येत नाही. चुकीचे विधान फसवणूक आणि त्रुटींमुळे उदभवू शकते आणि ते सत्य मानले जाते. जर वैयक्तिकरित्या किंवा एकत्रितपणे ते या आर्थिक पत्रकांच्या आधारवर घेतलेल्या वापरकर्त्यांच्या आर्थिक निर्णयावर प्रभाव पाडू शकेल.

वैधानिक लेखापरिक्षणानुसार लेखापरिक्षणाचा भाग म्हणून आम्ही व्यवसायिक निर्णय घेतो आणि संपुर्ण लेखापरिक्षणात व्यवसायिकता कायम ठेवतो. आम्ही पुढील बाबीसुध्दा करतो.

- आर्थिक विधानांच्या भौतिक चुकीच्या विधानांचे धोके ओळखणे आणि त्यांचे मुल्यांकन करणे. मग ते धोका किंवा त्रुटींमुळे असोत, त्या जोखमींना प्रतिसाद देणारी लेखापरिक्षणक कार्यपध्दती तयार करणे आणि आमच्या मताला आधार देण्यासाठी पुरेसे आणि योग्य लेखापरिक्षण पुरावे मिळविणे. फसवणूकीमुळे उदभविलेली चुकीची विधाने त्रुटींमुळे उदभवलेल्या चुकीच्या विधानांपेक्षा जास्त धोकादायक असतात. कारण फसवणूकीमध्ये संगनमत, बनावट, हेतू पुरस्सर वगळणे, चुकीचे निवेदन किंवा अंतर्गत नियंत्रणाचे उल्लंघन असू शकते.
- लेखा परिक्षण प्रक्रियेची रचना करण्यासाठी लेखापरिक्षेची संबंधीत अंतर्गत आर्थिक नियंत्रणाची समज प्राप्त करणे. परंतु बँकेच्या अंतर्गत नियंत्रणाच्या प्रभावीतेवर मत व्यक्त करण्याच्या हेतूने नाही.
- वापरलेल्या लेखा धोरणाची योग्यता आणि व्यवस्थापनाने केलेला लेखा अंदाज आणि संबंधीत प्रकटीकरणाच्या वाजवीपणाचे मुल्यांकन करणे.
- व्यवस्थापन चालू संस्था तत्वानुसार कामकाज करत असल्याबाबत खातरजमा करणे आणि प्राप्त केलेल्या लेखा पुराव्यानुसार चालू संस्था तत्वाला बाधा येत आहे का याची तपासणी करणे आणि जर असे काही आढळल्यास अहवालात त्याबाबत माहिती नमूद करणे. आमचे मत हे आमच्या अहवालाच्या तारखेपर्यंत प्राप्त केलेल्या लेखा पुराव्याच्या आधारावर दिलेले आहे. मात्र भविष्यातील घटना आणि परिस्थिती बँकेच्या चालू संस्था तत्वावर परिणाम करू शकते.
- आर्थिक पत्रकांच्या संपुर्ण सादरीकरण, रचना आणि सामुग्रीचे मुल्यापन करणे आणि आर्थिक पत्रके खरे सादरीकरण करतात की नाही पाहणे.

**७. अन्य कायदेशीर आणि नियामक आवश्यक बाबी :-**

बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ कलम २९, MCS ACT १९६० कलम ८१ नुसार ताळेबंद व नफा तोटा पत्रक फॉर्म ए व बी (शेड्युल्ड ३) नमुन्यात बनविण्यात आले आहे.



८. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ च्या कलम ३० मधील तरतूदीच्या अधीन राहून आम्ही अहवाल देतो की -
- अ) लेखापरिक्षणाकरीता आवश्यक असणारी सर्व माहिती व स्पष्टीकरणे आम्ही बँकेकडून घेतली असून त्याबाबत आम्ही समाधानी आहोत.
- ब) आमच्या लक्षात आलेले बँकेचे व्यवहार हे बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराच्या कक्षेत आहेत.
- क) आमच्या मते बँकेने कायद्यांतर्गत आवश्यक असणारी सर्व पुस्तके तयार केली असून आम्हाला लेखापरिक्षणाकरीता आवश्यक असणारे सर्व परतावे (Returns) शाखा व विभागाने उपलब्ध करून दिले आहेत.
- ड) या अहवालाशी संबंधित ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक खाते पुस्तकांशी सुसंगत आहेत.
- ई) पॅरा २ (सी) मध्ये नमूद केलेले वगळता बँकेने अवलंबलेली खाते नोंदीची पध्दत ही भारतामध्ये मान्यता असलेल्या लेखा तत्वानुसार आहे.
९. महाराष्ट्र को-ऑप सोसायटी नियम १९६१ मधील कलम ६९ (६) नुसार आवश्यक माहिती ऑडीट मेमोमध्ये स्वतंत्ररित्या दिलेली आहे.
१०. सनदी लेखा परिक्षणांतर्गत या वर्षी बँकेला आम्ही "ब" वर्ग प्रदान केला आहे.

स्थळ : मुंबई

दिनांक : १३.०९.२०२१

मे. आर. देवेंद्रकुमार अॅन्ड असोसिएट्स

चार्टर्ड अकाऊंटंट्स

एफआरएन-११४२०७ डब्लू

(शरद रूस्तागी)

भागिदार

मेंबरशिप नंबर-११४७६५

UDIN-21114765AAAAGY7149

### - : सभासदांना सूचना :-

सभासदांच्या सोयीसाठी लेखापरिक्षण अहवाल व त्याच्या पुरवणीच्या मूळ इंग्रजी लिखाणाचा मराठीमध्ये स्वैर अनुवाद वरीलप्रमाणे दिला आहे. मराठी अनुवाद हा इंग्रजी मसुद्यावरून केलेला असला तरी त्यात काही तांत्रिक/वैधानिक शब्दांच्या किंवा तत्सम त्रुटी असू शकतात. त्या असल्याचे वाटल्यास त्यावेळी मूळ इंग्रजी अहवाल ग्राह्य मानला जाईल.



## पुरवणी - १

दि. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षअखेरच्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकांचा भाग असलेली हिशोब विषयक महत्वाची धोरणे व हिशोब विषयक टिपणे.

### (अ) हिशोब विषयक महत्वाची धोरणे:-

#### १) हिशोब विषयक संकेत -

अहवालातील आर्थिक पत्रके ही बँकिंग रेग्यलेशन कायदा १९४९, आरबीआयची मार्गदर्शक तत्वे, लेखाविषयक मानदंड, ICAI च्या मार्गदर्शक सुचना, बँकिंग उद्योगात प्रचलित पध्दतीशी अनुरूप आहेत आणि ही पत्रके कालनिहाय प्रत्यक्ष किमतीनुसार चालू संस्था संकल्पना, सामान्यपणे स्विकृत अशा हिशोब विषयक पत्रकानुसार बनविली गेलेली आहेत.

#### २) अंदाजाचे मुलतत्व:-

बँकेने तयार केलेली आर्थिक पत्रके सर्वसाधारणपणे ग्राह्य असलेल्या खातेनोंदीच्या तत्वावर आधारित असून जिदगी व देणी तसेच आकस्मीत देणी त्यानुसार निश्चित केलेली आहे. अहवाल जरी व्यवस्थापन घटनांबंद / दलच्या उत्तम ज्ञानावर अंदाजित असले तरी प्रत्यक्ष परिणाम हे अंदाजापेक्षा भिन्न असू शकतात.

#### ३) महसुल ओळख:-

- विशेष उल्लेख केलेल्या बाबी वगळता उत्पन्न व खर्चाच्या बाबी या सर्वसाधारणपणे साठा आधारावर जमा घेण्यात आलेल्या आहेत.
- अनुत्पादित मालमत्तेवरील व्याज त्याच्या पूर्तता केली असता ओळखता येते.
- सार्वजनिक क्षेत्रातील बॉन्ड व्याज नियमितपणे प्राप्त होत असेल तरच जमा झाल्याने झालेली वाढ आधारावर मान्यता प्राप्त आहे.
- गुंतवणूकीवरील लाभांश आणि बँकेने दिलेल्या बँक गॅरन्टीवरील कमिशन रोखीने ते ग्राहकांकडून अदा केले जातात.

#### ४) गुंतवणूका:-

शासकिय सिक्युरिटीज, इतर मान्यता प्राप्त सिक्युरिटीज व इतर सिक्युरिटीजचा गुंतवणूकीमध्ये समावेश होतो. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या सिक्युरिटीजचे वर्गीकरण बँकेने “मुदत अखेरपर्यंत चालू ठेवलेल्या” (हेल्ड टू मॅच्युरिटी) आणि “विक्री करिता तयार असलेल्या” (अव्हेलेबल फॉर सेल) या दोन श्रेणीमध्ये केले आहे.

सिक्युरिटीजच्या मुल्यांकनासाठी खालील तत्वे अवलंबिली आहेत:-

- मुदतीअखेरपर्यंत चालू ठेवलेल्या सिक्युरिटीजकरिता खरेदीच्या मुल्यांनुसार परंतु खरेदीचे मुल्य दर्शनी किंमतीपेक्षा जास्त असल्यास दर्शनी किंमतपेक्षा जास्त असलेली प्रिमीयमची रक्कम सिक्युरिटीच्या उर्वरीत कालावधीत अॅमॉटाईझ्ड केली जाते.
- विक्रीसाठी तयार केलेल्या सिक्युरिटीज करिता:-
  - मध्यवर्ती सरकारचे रोखे:- बाजारभावावर आधारित FBIL ने ठरविलेल्या YTM सूत्रानुसार.
  - राज्य सरकारचे रोखे व इतर मान्यताप्राप्त सिक्युरिटीज:- बाजारभावावर आधारित FBIL ने ठरविलेल्या YTM सूत्रानुसार व त्यामध्ये तत्सम सरकारी रोख्यांवर २५ बेसीस पॉईन्ट ज्यादा मुल्यांकनानुसार.
  - नॉन-एसएलआर सिक्युरिटीज:- बाजारभावावर आधारित सरकारी रोख्यांना लागू होणाऱ्या YTM सूत्रानुसार व क्रिसील केअर मानांकनानुसार व FBIL सूत्रांप्रमाणे कार्पोरेट/ पि.एस. यु. बॉन्डवर सरकारी रोख्यापेक्षा ज्यादा मुल्यांकनानुसार.

विक्री करिता तयार असलेल्या या श्रेणी मधील गुंतवणूकीचे मुल्यांकन करताना त्याच्या प्रतीनुसार, प्रत्येक स्क्रिप्टनुसार कमीत कमी बाजारमुल्य किंवा हिशोब पुस्तकांत नोंदलेले मुल्य आणि घसारा इत्यादिचा विचार करून कमीत कमी असलेले मुल्य घेतले जाते. अशा गुंतवणूकीच्या मुल्यांमध्ये वाढ झाली असल्यास ती मुल्यांकनाकरिता विचारात घेतली जात नाही. सिक्युरिटीज खरेदी करताना दिले गेलेले ब्रोकरेज, कमिशन, फी तसेच तुटक अवधीचे व्याज हे खर्च म्हणून गणले जाते. अनुत्पादक गुंतवणूका वेगळ्या करून त्यांच्यासमोर घसारा किंवा तरतुदी यांची रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार योग्य ती तरतूद केली जाते.

#### ५) कर्जे:-

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जांचे वर्गीकरण प्रमाणित कर्जे (स्टॅन्डर्ड), दुय्यम प्रमाणित कर्जे (सब-स्टॅन्डर्ड), संशयित कर्जे (डाऊटफुल), व नुकसानक्षम कर्जे (लॉस) या श्रेणीमध्ये केले जाते व त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्न ठरविण्याच्या संकल्पना व जिदगी वर्गीकरणासंबंधीच्या निश्चित केलेल्या प्रमाणांनुसार तरतुदी केल्या जातात.





भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कर्जावरील थकीत व्याजाची वेगळी तरतूद थकीत व्याज निधीमध्ये करण्यात आली आहे.

## ६) स्थावर मालमत्ता आणि घसारा :-

- अ) सर्व स्थावर मालमत्ता त्यांच्या रिटर्न डाऊन व्हॅल्यूद्वारे दर्शाविण्यात आल्या आहेत, जी मालमत्तेची ऐतिहासिक किंमत (Historical cost) वजा जमा घसारा अशी आहे. मालमत्तेच्या संपादनावर झालेल्या खर्चांमध्ये प्रासंगिक खर्चाचा समावेश आहे.
- ब) स्थावर मालमत्तेचा घसारा व्यवस्थापनाद्वारे योग्य मानल्या गेलेल्या दराने आकारण्यात आलेला आहे.
- घसाऱ्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.	तपशिल	दर
१	जमीन आणि इमारत	०.५% (S.L.M.)
२	फर्निचर आणि फिक्चर	१.०% (W.D.V.)
३	संगणक आणि सॉफ्टवेअर	३३-३३% (S.L.M.)
४	यंत्रे	२.०% (W.D.V.)
५	बँक वाहन आणि एअरकंडिशन मशिन	३.०% (W.D.V.)
६	सुरक्षित जमा कक्ष	२.५% (W.D.V.)
७	वाचनालय पुस्तके	१.५% (W.D.V.)

- क) घसा-याबाबतीत पहिल्या सहामाहीत जर मालमत्ता खरेदी केलेली असेल तर वरीलप्रमाणे पूर्ण वर्षाचा घसारा काढण्यात येतो आणि जर दुस-या सहामाहीत मालमत्ता खरेदी केली असेल तर सहा महिन्यांचा उपरोक्त दरानुसार घसारा आकारण्यात येतो.
- ड) या वर्षामध्ये कोणत्याही स्थावर मालमत्तेचे पुनर्मुल्यांकन केलेले नाही.
- ई) ऑडिट कालावधीमध्ये बँकेने मालमत्तेची प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही.

## ७) कर्मचारी निवृत्तीचे लाभ :-

- अ) कर्मचा-यांच्या ग्रॅज्युईटी आणि लिक्व् इन्कॅशमेंट संदर्भात जिवन विमा निगम (LIC) आणि एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी यांच्या पॉलीसीद्वारे तरतूद करण्यात आलेली आहे आणि जिवन विमा निगम व एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कं. लि. यांच्या पॉलीसीचा वार्षिक हप्ता नफा-तोटा पत्रकात नावे टाकून अदा करण्यात आला आहे.
- ब) बँकेतर्फे कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीकरीता अदा केली जाणारी रक्कम प्रत्यक्ष खर्चात दाखविली जाते.

## ८) भाडेकराराच्या जागा (ऑपरेटिंग लिज) :-

भाडे करारावर घेतलेल्या मालमत्तांच्या भाडे रकमा स्ट्रेटलाईन पध्दतीने नफा-तोटा पत्रकात खर्चांमध्ये दाखविल्या आहेत. यासंबंधीच्या सुरुवातीच्या प्रत्यक्ष खर्चाच्या रकमा नफा-तोटा पत्रकात खर्चांमध्ये दाखविल्या आहेत.

## ९) आयकर :-

करविषयक कायद्यामध्ये दिलेल्या दरांप्रमाणे व आयकर कायदानुसार चालू आयकराची तरतूद केली आहे. वेळेच्या फरकामुळे निर्माण होणारे डेफर्ड टॅक्स अॅसेट्स व लायबिलिटीज यांचे हिशेब करविषयक कायदे व त्यात दिलेले करांचे दर यानुसार ठेवले जातात.

## १०) आकस्मित देणी (कॉन्टिंनजेंट लायबिलिटी) :-

आकस्मित देण्यांची माहिती टिपणीमध्ये दिली जाते परंतु ती हिशेबात धरली जात नाही.



**११) मालमतेचे दुर्बलीकरण :-**

ज्या मालमतेचे वसुलीयुक्त मुल्य हे ती मालमत्ता धारण करण्यासाठी होणा-या खर्चापेक्षा कमी असते त्या मालमतेची गणना दुर्बल मालमतेत होते. ज्या आर्थिक वर्षात अशा दुर्बल मालमतेची निश्चित सुची केली जाते त्या वर्षात ती दुर्बल मालमत्ता खर्चामध्ये टाकून वर्ग केली जाते. अशा मालमतेचे वसूली मुल्य हे तिच्या पूर्वीच्या वर्षात दाखविलेल्या वर्षात वर्ग केलेल्या खर्चापेक्षा जास्त अंदाजाचे वाटल्यास अशा मालमतेच्या दाखविलेल्या खर्चाची नोंद उलट फिरवली जाते व नवीन अंदाजाप्रमाणे अशा मालमतेच्या नोंदी केल्या जातात.

**१२) तरतूदी (लेखामानांक - २९) :-**

बँकेने पूर्वी केलेल्या व्यवहारांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या दायित्वांकरीता आवश्यक असणा-या तरतूदी निश्चित करण्यात आल्या असून त्यांचे अंदाजित व वस्तुनिष्ठ मुल्य वेळोवेळी ताळेबंद पत्रक तयार करताना विचारात घेण्यात आले आहे.

**१३) वस्तु व सेवा करांचा लेखाजोखा :-**

गोळा केलेला जीएसटी “जीएसटी ऑन लायबिलिटी” खात्यात जमा करण्यात आला आहे आणि विक्रेत्याला अदा केलेला जीएसटी “जीएसटी ऑन अॅसेट” खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

खर्च खात्यावरील जीएसटीपैकी पात्र इनपूट टॅक्स सेट ऑफ म्हणून जमा घेण्यात आला आहे. जर इनपूट टॅक्स क्रेडीट वापरले गेले नसेल तर ते पूढे घेण्यात येऊन नंतर सेट ऑफ केले जाते.

जीएसटी कायदानुसार सेट ऑफ करण्यास परवानगी नसलेल्या खर्चावरील इनपूट टॅक्स क्रेडीट खर्ची टाकण्यात येते.

स्थावर मालमतेच्या बाबतीत विक्रेत्यास दिलेला जीएसटीमधील पात्र इनपूट टॅक्स क्रेडीट ग्राहकांकडून गोळा केलेल्या जीएसटीसमोर वापरले जाते आणि इनपूट टॅक्स क्रेडीटच्या ज्या भागाला परवानगी नाही तो मालमतेच्या किंमतीत जोडला जातो म्हणजेच त्यांचे भांडवलीकरण करण्यात येते.

उत्पन्न आणि खर्च ज्यावर जीएसटी लागू आहे त्याची खतावणी नेट ऑफ जीएसटी प्रमाणे केली आहे.

**१४) रोखपत खात्यांवरील उत्पन्नाचे बाबत :-**

बँकेने अॅक्रुअल पध्दती अवलंबिली असून अन्य खात्यांच्या बाबत कॅश पध्दत अवलंबिली आहे व वर्षाच्या शेवटी त्यांचे अॅक्रुअल पध्दतीत रूपांतर केले आहे.

**१५) राखीव व अन्य निधी :-**

अ) महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटी कायदा १९६० व उपविधीनुसार नफा विभागणी अंतर्गत निव्वळ नफ्याच्या २५ टक्के इतकी रक्कम राखीव निधीपोटी राखून ठेवण्यात आली आहे.

ब) तीन वर्ष मागणी न केलेला लाभांश, प्रवेश फी व नाममात्र सभासद फी या रक्कमा वर्षा अखेरीस राखीव निधीमध्ये वर्ग करण्यात आल्या आहेत.

**(ब) हिशोबांवरील टिपणे :-**

**१) लेखामानांकानुसार केलेली पुर्तता :-**

**अ) रोखप्रवाह विवरण पत्र -**

लेखामानांकन - ३ अंतर्गत आवश्यक रोखप्रवाह विवरण तयार केले नाही. कारण महाराष्ट्र को-ऑप. सोसायटी कायदा १९६० मध्ये रोखप्रवाह विवरण पत्र करणे नमूद केलेले नाही.

**ब) पूर्व कालावधी खर्च आणि अतिरिक्त सामान्य बाबी :-**

नफ्याचा एक भाग म्हणून विचारात घेण्यात आले आहे कारण व्यवस्थापनाच्या मते ही बाब फार महत्वाची नाही. अतिरिक्त सामान्य बाबी बदलचा प्रत्यक्ष पुरावा हा नफा -तोटा पत्रकामध्ये दिसून येतो म्हणून वेगळा दाखविण्यात आलेला नाही.

**क) मालमत्ता, प्लॅन्ट आणि उपकरणे यांचा लेखाजोखा :-**

मालमत्ता, प्लॅन्ट आणि उपकरणे मूळ किंमत वजा जमा घसारा अशी दाखविण्या ऐवजी रिटर्न डाऊन व्हॅल्यूने दाखविण्यात आली आहे. जी AS-10 नुसार नाही. घसा-याची जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. जुळवणी केल्यानंतर त्याचा आर्थिक पत्रकांवर नेमका काय परिणाम होईल हे निश्चित करण्यात आलेले नाही.



**ड) घटक निहाय अहवाल -**

बँकेचे संपुर्ण व्यवहार एकत्रित बँकिंग व्यवसाय अंतर्गत येत असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे धोके किंवा फायदे यांचा परिणाम नसल्याने ए.एस.१७ प्रमाणे दर्शविण्याची गरज असल्याचे बँकेस लागू नाही.

**ग) संबंधीत पक्ष प्रकटीकरण:-**

बँक म. स. संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंदणी झालेली आहे. आय.सी.ए.आय ने जारी केलेल्या अकाउंटिंग स्टॅन्डर्ड १८ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शिवाय घोषित करण्यासारखा इतर कोणताही संबंधीत पक्षकार नाही. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. २९ मार्च २००३ च्या परिपत्रकानुसार या वर्गावरील फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी येत असल्याने आणखी तपशील उघड करण्याची आवश्यकता नाही.

**घ) मालमतेचे दुर्बलीकरण:-**

स्थावर मालमतेची प्रत्यक्ष तपासणी करून बँक दुर्बलतेची तपासणी करते. दुर्बलतेचा आर्थिक परिणाम लेखापरिक्षणाच्या तारखेपर्यंत निश्चित करण्यात आलेला नाही.

**च) कर्मचारी निवृत्ती लाभ:-**

बँकेने कर्मचारी ग्रुप लिव्ह एनकॅशमेंटकरीता जिवन विमा निगम व एच.डी.एफ.सी. स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी यांची पॉलिसी घेतली असून बँकेने या पॉलिसीअंतर्गत आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ₹ १.४२ लाख जमा केले आहेत.

बँकेने कर्मचारी ग्रुप ग्रॅच्युईटी संदर्भात जिवन विमा निगम व एच.डी.एफ.सी. स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी यांची पॉलिसी घेतली असून बँकेने या पॉलिसीअंतर्गत आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ₹ १.२८ लाख जमा केले आहेत.

**छ) डेफर्ड टॅक्स -**

वर्ष निहाय/घटक निहाय तपशिलाचे खाते जुळवणी बाकी असल्याने नक्त डेफर्ड टॅक्स असेट ₹ २३२.४४ लाख आणि डेफर्ड टॅक्स लायबिलिटी (नेट ट्रान्झीशनल) ₹ १५०.७० लाख इतकी आहे. व्यवस्थापन या खात्याची खाते जुळवणी करून घेत आहे आणि इन्स्टीटयुट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया द्वारा जारी करण्यात आलेल्या हिशोब विषयक प्रमाण क्र. २२ प्रमाणे पूर्तता करण्याची खात्री देत आहे. याबाबतीत नेट DTA बाबतचा लाक्षणिक होणारा ताळेबंदावरील परिणाम निश्चित करता येत नाही.

**ज) उत्पन्न मान्यता:-**

इन्स्टीटयुट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया हिशोब प्रमाण क्र. ९ नुसार उत्पन्नाची खाते नोंद अँक्युअल पध्दतीने करणे आवश्यक आहे. परंतु काही उत्पन्न हे हिशोब पत्रके धोरणे ३ नुसार रोख पध्दतीने मानले आहे. त्याचा परिणाम व्यवस्थापनाचे मते महत्वाचा मानला गेलेला नाही.

**झ) १) ऑपेरेटिंग लिज - (लेखामानक - १९):-**

भविष्यात देय असलेले एकूण भाडे.

तपशिल	२०२०-२१	२०१९-२०
एक वर्षाच्या आत	४१.६३ लाख	३९.६० लाख
१ वर्ष ते ५ वर्षापर्यंत	१९.६० लाख	४३.९२ लाख
५ वर्षावरील	-	-
नफातोटा खात्यात मान्यता दिलेले एकूण किमान भाडे	३२.२७ लाख	१९.३९ लाख

**२) आकस्मिक उत्तरदायित्व:-**

बँकेने अदा केलेली एकूण बँक गॅरन्टीची दि. ३१ मार्च २०२१ रोजी रक्कम ₹ ३.१५ लाख इतकी आहे. (गतवर्षी ₹ ६.९६ लाख) आयकर टीडीएस डीफॉल्ट ₹ ८.३२ लाख रकमेकरिता आकस्मिक उत्तरदायित्व तरतूद केलेली नाही. (गतवर्षी ₹ ५.५४ लाख)

**३) गुंतवणूक:-**

अ) गुंतवणूकीमध्ये इतर बँकांच्या मुदतठेवीतील गुंतवणूक ₹ ७,४८९.०४ लाख (मागील वर्षी ₹ ७,४३१.३६ लाख) चा समावेश आहे.



- ब) बँक गॅरन्टी आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी सारस्वत बँकेकडे ₹ ५०.०० लाख व ₹ १००.०० लाख इतक्या रकमेच्या मुदतठेवी ताबे गहाण ठेवण्यात आल्या आहेत.
- क) सरकारी रोख्यांमधील ट्रेझरी ट्रेडींगकरीता ₹ ५८३.९९ लाखाच्या मुदतठेवी सारस्वत बँकेकडे ताबे गहाण ठेवण्यात आल्या आहेत.
- ड) एटिएम सेटलमेंट करीता सारस्वत बँकेकडे ₹ ३९.९२ लाखाच्या मुदतठेवी ताबे गहाण ठेवण्यात आल्या आहेत.

४) पीएमसी बँकेच्या मुदतठेवींचे तरतूदी संदर्भात:-

भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या दि. २० एप्रिल २०२० च्या परिपत्रक क्र. RBI/2019-20/222, DOR (PCB).BPD. CI.NO. 11/16.20.000/2019-20 द्वारे पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत असलेल्या अनुत्पादीत मुदत ठेवींचे संदर्भात बँकांनी प्रती वर्ष २० टक्के याप्रमाणे ५ वर्षात तरतूद करावी आणि या मुदतठेवींवरील व्याज नफा-तोटा खाती घेऊ नये असे निर्देश दिले आहेत.

या संदर्भात संबंधित नागरी सहकारी बँकेने त्यांचे इंटर बँक एक्सपोजर लॉगटर्म परपेच्युअल डेब्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये रूपांतरीत करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

दि. ३१ मार्च २०२१ रोजी बँकेची पीएमसी बँकेतील मुदतठेवींची गुंतवणूक ₹ ३६००.०० लाख इतकी आहे. या मुदतठेवींवरील सप्टेंबर २०१९ पासूनचे व्याज ₹ ४०९.६७ लाख बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नफा-तोटा खाती घेतलेले नाही. या व्याजापोटी ओव्हरड्यु रिझर्व्ह अकाऊंट तयार करण्यात आला आहे.

तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार बँकेने या मुदतठेवी पोटी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये २० टक्के ₹ ७२०.०० लाख इतकी तरतूद केली असून आतापर्यंत एकूण तरतूद ₹ १४४०.०० लाख इतकी झाली आहे.

५) आयकर:-

दि. ३१ मार्च २०२१ साठी आयकराची तरतूद करताना बँकेने आयकर कायदा १९६१ कलम ११५ बीएए नुसार लोअर टॅक्स रेट पर्याय स्विकारला आहे. बँकेचे करनिर्धारित वर्ष २०१७-१८ पर्यंतचे कर निर्धारण झालेले आहे. आगाऊ कर / आयकराच्या येणे रक्कमेमध्ये ₹ ५३.७३ लाख ही रक्कम कर निर्धारण होवूनही वसुल झालेली नाही. आगाऊ कर / आयकराची खाते जुळवणीचे काम करण्यात येत असून ते झाल्यावर आवश्यक ती लेखा खतावणी केली जाईल.

६) “कोविड-१९”:-

SARS – Cov-2 विषाणू “कोव्हीड-१९” साठी जबाबदार असून तो सर्व जगभरात आणि भारतभर पसरत आहे. ज्यामूळे जागतिक आणि भारतीय वित्तीय बाजारात घट आणि अस्थिरता आली आहे. दि. ११ मार्च २०२० रोजी कोव्हीड-१९ ला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे.

बँकेसह असंख्य सरकारे आणि कंपन्यांनी या विषाणूपासून बचाव होण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दि. २४ मार्च २०२० रोजी भारत सरकारने २१ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली, जी पूढे संपुर्ण देशभरात १९ दिवसांनी वाढविण्यात आली व तदनंतर वेळोवेळी वाढविण्यात आली. “कोव्हीड-१९” रेग्युलेटरी पॅकेज दि. २७/०३/२०२० व दि. १७/०४/२०२० च्या अनुषंगाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेने दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी स्टॅन्डर्ड वर्गात असणा-या सर्व पात्र कर्जदारांना दि. ०१ मार्च २०२० ते दि. ३१ ऑगस्ट २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीतील हप्ता आणि/किंवा व्याज भरण्यासाठी सहा महिन्यांचा मोरॅटोरियम कालावधी दिला.

अशा सर्व खात्यांसाठी ज्यांना मोरॅटोरियम दिला आहे त्यांच्या मालमत्ता वर्गीकरणात मोरॅटोरियम कालावधीत बदल होणार नाही.



भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने परिमाणवाचक प्रकटीकरण खालीलप्रमाणे आहे.

(₹ लाखात)

अ.क्र.	तपशिल	रक्कम
१	परिपत्रकाच्या परिच्छेद २ आणि ३ च्या अटीनुसार मोरॅटोरियम दिलेल्या संबधीत एसएमए/थकीत वर्गवारीतील खात्यांची रक्कम. मुदत कर्जे - ₹ ७०३१.३६ लाख. कॅश-क्रेडिट/ओव्हरड्राफ्ट कर्ज - ₹ २८.७५ लाख	७,०६०.११
२	मालमत्ता वर्गीकरण फायदा दिलेली संबधीत रक्कम मुदत कर्ज - ₹ १५९.४१ लाख. कॅश क्रेडिट / ओव्हरड्राफ्ट कर्ज - ₹ २८.७५ लाख	१८८.१६
३अ	परिपत्रकाच्या परिच्छेद ५ नुसार आर्थिक वर्ष २०२० च्या चौथ्या तिमाहीत केलेली तरतूद.	१५.००
३ब	परिपत्रकाच्या परिच्छेद ५ नुसार आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत केलेली तरतूद.	१०.००
४	परिपत्रकाच्या परिच्छेद ६ नुसार स्लिपेज आणि उर्वरीत तरतूदीसाठी समायोजित केलेल्या तरतूदी	०.००
५	रिसीड्युअल प्रोव्हिजन रिटर्न बँक	०.००
६	दि. ३१/०३/२०२१ रोजी असलेली रिसीड्युअल प्रोव्हिजन	२५.००

७) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. ०६/०८/२०२० च्या परिपत्रक क्र. DOR. No . BP . BC. / 3 / 21.04.2048/2020-21 नुसार कोविड-१९ फ्रेमवर्क संदर्भातील प्रकटीकरण - रिक्त.

८) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. ०७/०४/२०२१ च्या परिपत्रक क्र. RBI/2021-22/ 17, DOR. STR. REC. 04 / 21.04.048 /2020-21 नुसार व्याजावरील व्याज परत करण्याबाबतचे प्रकटीकरण..

“कोविड-१९” नियामक पॅकेजच्या समाप्तीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मालमत्तांचे वर्गीकरण आणि उत्पन्न ओळखा यावरील दि. ०७/०४/२०२१ च्या परिपत्रकानुसार बँकेने व्याजावर आकारलेले व्याज ज्या कर्जदारांनी दि. ०१/०३/२०२० ते दि. ३१/०८/२०२० या कालावधीसाठी मोरॅटोरियम सुविधा घेतलेली आहे त्यांच्यासह सर्व कर्जदारांना परत/समायोजित करावयाचे आहे.

या संदर्भातील करावयाचा हिशोब पद्धती इंडियन बँक असोसिएशन ठरविणार होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आयबीए ने त्यांच्या दि.१९/०४/२०२१ च्या पत्राद्वारे या संदर्भातील पध्दत निश्चित करून कळविले आहे.

त्यानुसार व्यवस्थापनाने ₹ ९.३९ लाख इतक्या रक्कमेचा अंदाज केला असून ही रक्कम बदलू शकते कारण या संदर्भातील हिशोबाचे काम सुरू आहे. या संदर्भातील लेखा खतावणी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये करण्यात येईल.

#### ९) इतर टिपणी :-

अ) भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या दिनांक ३१ मार्च २०१९ च्या आर्थिक तपासणीमध्ये त्यांच्या दि. २९/०६/२०२० रोजीच्या पत्र क्र. DOS. CO.SSM.III /4914/12.07.116/2019-2 द्वारे काही प्रतिबंधात्मक / प्रतिबंधीत पर्यवेक्षी कार्यवाही जारी केली आहे.

ब) अहवाल सालात भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेस कोणताही दंड आकारला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या नुकत्याच झालेल्या तपासणीमध्ये ज्या त्रुटी दर्शविलेल्या आहेत त्याची पुर्तता करण्याची कार्यवाही बँक करत आहे.

क) क्रियाशील आणि अक्रियाशील सभासदांच्या संदर्भातील पुर्ततेची कार्यवाही बँकेतर्फे सुरू आहे.

ड) कर्जदाराची परतफेडीची क्षमता आणि कर्जदाराची पत ओळखण्यासह कर्जाची प्रभावी छाननी करण्याची व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरू आहे. एनपीए व्यवस्थापन पध्दतीचा आढावा घेण्याचे कामही सुरू असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ती प्रभावीपणे करण्यात येत आहे. बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आणि सरसाई यांचे सभासदत्व घेतलेले आहे आणि संबंधीत पुर्तता करण्यात येत आहे.

इ) भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य वैधानिक संस्थांच्या मार्गदर्शी सुचनानुसार बँक उत्पन्न ओळखा आणि मालमत्ता वर्गीकरण साठीच्या तरतूदी यांच्या पध्दतीमध्ये सुधारणा करत आहे.

ई) बँकेची संगणक प्रणाली एकाच व्यक्तीने घेतलेल्या विविध कर्ज सुविधांची माहिती देत नाही.

क) अहवाल सालात बँकेने गुंतवणूकीवरील घसा-याकरीता गुंतवणूक चढउतार निधीमधील ₹ २७३.०० लाख नफातोटा खाती वर्ग केले. गुंतवणूकीच्या विक्रीकरीता उपलब्ध वर्गवारीतील रक्कमेच्या ५ टक्के ₹ ९१३.२९ लाख या आवश्यकतेसमोर दि. ३१/०३/२०२१



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

रोजी गुंतवणूक चढउतार निधीत ५०.४० लाख इतकी रक्कम शिल्लक होती. बँक गुंतवणूक चढउतार निधी वाढविण्याच्या प्रयत्नात असून ते उपलब्ध निव्वळ नफ्यावर अवलंबून आहे.

- ख) दि. ०१/०४/२०१७ पासून बँकेच्या कर्मचारी संघटनेबरोबर वेतन वाढी संदर्भातील वाटाघाटी सुरू असून नफा झाल्यास आवश्यक त्या तरतूदी करण्यात येतील.
- ग) मुख्य कार्यालय व शाखा यांचेकडील काही खात्यांची जुळवणी प्रलंबीत असल्यामुळे तत्संबंधीचा ताळेबंद व नफा-तोटा पत्रकावरील परिणाम पडताळता आला नाही.
- घ) सहकारी बँकांना लागू असलेल्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ नुसार ताळेबंद व नफा तोटा पत्रक फॉर्म ए व बी (शेड्युल्ड ३) नमुन्यात बनविण्यात आले आहे.
- ण) व्यवस्थापन अंतर्गत नियंत्रण प्रभावी करत असून अंतर्गत लेखापरिक्षण आणि समावर्ती लेखापरिक्षण प्रभावी करण्यात येत आहे.
- त) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केवायसी / एएमएल च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांचे जोखिम वर्गीकरण आणि इतर मार्गदर्शक सूचनांच्या पुर्ततेची कार्यवाही सुरू आहे. याचा सर्वांगीण बँकेच्या कामकाजवरील परिणाम महत्वाचा मानण्यात आलेला नाही.

१०) चालू वर्षाचे ताळेबंद पत्रक व नफा-तोटा पत्रकामध्ये मागील वर्षीची आकडेवारी पुनर्गठीत व पुनर्बांधणी केलेली आहे.

सोबत जोडलेल्या आमच्या अहवालानुसार

मे. आर. देवेंद्रकुमार अॅन्ड असोसिएट्स

चार्टर्ड अकौंटंट्स

एफआरएन- ११४२०७ डब्लू

सही

सही

सही

सही

सीए. शरद रूस्तागी

भागिदार

मेंबरशिप नंबर - ११४७६५

सहा. सरव्यवस्थापक (बँकिंग)

सहा. सरव्यवस्थापक (ऑडिट)

मुख्य कार्यकारी अधिकारी

सही

संचालक

सही

उपाध्यक्ष

सही

अध्यक्ष

स्थळ : मुंबई

दिनांक : १३.०९.२०२१



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,

The Members of  
**The Kurla Nagrik Sahakari Bank Ltd.**  
Mumbai.

### Report on the Financial Statements

#### Qualified Opinion

1. We have audited the accompanying financial statements of **The Kurla Nagrik Sahakari Bank Limited** which comprises the Balance Sheet as at 31st March 2021 and the Profit and Loss Account for the year then ended and a summary of significant Accounting Policies and other explanatory information incorporated in these financial statements of the Bank along-with returns of its twelve Branches audited by us and verified by the Concurrent Auditors/Internal Auditors as well as by us. These financial returns are consolidated in these financial statements.

In our opinion and to the best of the information and according to the explanations given to us, except for the possible effects of the matters described in the Basis for Qualified Opinion paragraph, the said accounts read with significant accounting policies and notes on accounts, gives the information required by the banking Regulation Act, 1949 as applicable to Co-operative societies, Maharashtra Co-operative societies Act, 1960, as amended and rules framed there under in the manner so required and give a true and fair view in conformity with accounting principles generally accepted in India of the state of affairs of the Bank as at 31 March 2021 and its profit for the year ended on that date.

#### 2. Basis for Qualified Opinion

- a) In accordance with the instructions of RBI circular dated 07.04.2021 on "Asset Classification and Income Recognition following the expiry of Covid 19 regulatory package", the Bank shall refund/adjust 'interest on interest' charged to all eligible borrowers including those who had availed of working capital facilities during moratorium period i.e. 01.03.2020 to 31.08.2020, irrespective of whether moratorium had been fully or partially availed or not availed. Accordingly, the management has estimated an amount of ₹ 9.39 lakhs approximately towards the same, effect of the which has not been given in financial statements. As the calculation is still in process, the consequential impact of the same cannot be commented upon. (Refer note no.8)
- b) Net advance tax/Income tax receivable ₹ 53.73 lacs which are not recoverable/adjustable as stated in note no. 5 with consequential impact on the net profit and reserve fund which would have been reduced by ₹ 53.73 lacs. (Refer note no.5)
- c) Pending compliance of Accounting Standards as stated in Note No. 1, the effect of the same on financial statements, is not ascertained.
- d) Pending compliances in respect of Regulatory requirements as stated in Note No.9 in respect write back of Investment Fluctuation Reserve, Statutory and other matters as stated therein, affecting net profit and reserve fund to the extent of ₹ 273 lacs and our comments and observations contained in audit memorandum in Part A, B, C, Form 1 & 7 attached herewith, the consequential cumulative impact of which on the financial statements is not ascertained.

The cumulative impact of the above on the Financial Statements and CRAR of the Bank is not ascertainable.

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by ICAI. Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the code of ethics issued by the Institute of Chartered Accountants of India together with ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provision of the Act and the Rules there under, and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the ICAI's code of ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our qualified opinion.

#### 3. Emphasis of Matter

We invite attention to the following :

- a) Note No. 6 regarding the outbreak of COVID-19 pandemic and the assessment made by the management on its business and financials for the year ended March 31, 2021, this assessment and the outcome of the pandemic is as



made by the management and is highly dependent on the circumstances as they evolve in the subsequent periods.

- b) Note No. 4 regarding provision of 20% for non-performing interbank exposures with Punjab and Maharashtra Cooperative Bank Limited amounting to ₹ 720.00 lacs during the year in terms of circular no. RBI/2019-20/222 DOR. (PCB).BPD.Cir.No.11/16.20.000/2019-20 dated April 20, 2020.

Our opinion is not modified in respect of above matters.

#### 4. Other Matter

The Financial statements of the Bank for the previous year ended March 31,2020 were audited by another auditor who expressed qualified opinion on such Financial statements vide their report dated December 24, 2020.

Our opinion is not modified in respect of above matter.

#### Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements

5. The Bank's Board of Directors and Management is responsible with respect to the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position and financial performance of the Bank in accordance with the accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by ICAI, and provisions of the Banking Regulations Act, 1949, the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the Registrar of Co-operative Societies, Maharashtra Co-operative Societies Act, 1960, as amended, Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, as amended, from time to time. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Acts for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those Board of Directors are also responsible for overseeing the Bank's financial reporting process.

#### Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

6. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Obtain an understanding of internal financial controls relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the Bank's internal control.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.





# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

### Report on Other Legal and Regulatory Requirements:

7. The Balance Sheet, the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third Schedule read with Section 29 to the Banking Regulation Act, 1949 as applicable to Co-operative Societies and the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and Maharashtra Co-operative Societies Rules 1961 except as stated in Note No. 9(j).
8. Subject to the foregoing and as required by Section 30 of the Banking Regulation Act, 1949 as applicable to the Co-Operative societies read with the provisions of section 81 of the Maharashtra Co-Operative societies Act, 1960, We report that:
  - a) We have obtained all the information and explanations which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of the audit and have found them to be satisfactory.;
  - b) The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.;
  - c) In our opinion, proper books of accounts as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purpose of our audit have been received from the branches.;
  - d) The Balance Sheet and Profit and Loss account dealt with by this report are in agreement with the Books of account.
  - e) The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks except as stated in Para 2(c) hereinabove.
9. The details as required by the Rule 69(6) of Maharashtra Co-operative Societies Rules 1961 are given in the audit memorandum separately.
10. We further report that for the year under audit, the Bank has been awarded "B" classification.

Place : Mumbai  
Date : 13.09.21

**For R. DEVENDRA KUMAR & ASSOCIATES**

Chartered Accountants  
FRN: 114207W

**(SHARAD RUSTAGI)**

Partner  
M. No. 114765  
UDIN: 21114765AAAAGY7149

**ANNEXURE – I****SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES AND NOTES FORMING PART OF BALANCE SHEET AS AT 31ST MARCH 2021  
AND THE PROFIT AND LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED THAT DATE:****(A) SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES: -****1. Accounting Convention:**

The financial statements have been prepared on the historical cost basis following going concern concept and in accordance with the generally accepted accounting practices and conform to the statutory provisions prescribed under Banking Regulation Act, 1949, guidelines of RBI, the accounting standards, guidance notes issued by Institute of Chartered Accountants of India (ICAI) and practices prevalent in banking industry in India.

**2. Use of Estimates:**

The preparation of financial statements in conformity with generally accepted accounting principles requires management to make estimate and assumption that affect the reported amounts of assets and liabilities and disclosure of contingent liabilities at the date of financial statement and the result of operation during the reporting period end. Although these estimates are based upon management's best knowledge of current events and action, actual result could differ from these estimates.

**3. Revenue Recognition**

- Items of income and expenditure are generally accounted on accrual basis except otherwise stated.
- Interest on non-performing assets is recognized at the time of its realization.
- Interest on PSU bonds is recognized on accrual basis only if it is serviced regularly.
- Dividend on Investments & Bank Guarantee Commission is accounted on cash basis.

**4. Investments:**

Investment portfolio consist of government securities, other approved securities and other securities. The bank has classified these securities in accordance with the Reserve Bank of India (RBI) guidelines in two categories viz. 'Held to Maturity' and 'Available for Sale'. Fixed deposits with other banks are also reflected under the head of Investment.

For the purpose of valuation, following principles have been adopted:

- Securities held in 'Held to Maturity' category at acquisition cost unless it is more than the face value, in which case the premium paid if any on investments under this category is amortized over the residual life of the security.
- Securities held in 'Available for Sale' category
  - Central Government Securities At market price computed as per YTM put out by FBIL.
  - State Government & other Approved Securities at the market price computed on the appropriate yield to maturity basis, by marking it up by 25 basis points above the yield of GOI securities of equivalent maturity as put out by FBIL.
  - Non-SLR Securities at market price computed on appropriate yield to maturity basis as applicable to GOI securities by marking it up by CRISIL/CARE Rating and Annualized spread basis of corporate/PSU Bonds above the yield of the GOI securities of equivalent maturity as put out by FBIL.

Investments in 'Available for Sale' category are valued category-wise & scrip-wise at lower of market value or book value and net depreciation, if any in each category is provided for while net appreciation, if any is ignored. Brokerage, fees, commission and broken period interest incurred at the time of acquisition of securities are recognized as expense. The non-performing investments are identified and depreciation/provision is made as per RBI guidelines.

**5. Advances:**

In pursuance to the guidelines issued by the RBI, advances have been classified as Standard, Sub-standard, Doubtful and Loss Assets and provision thereon are made at rates not less than those specified in the Income Recognition & Asset Classification norms prescribed by RBI.

The Overdue Interest in respect of non performing advances is provided separately under "Overdue Interest Reserve" as per the directives issued by RBI.



## 6. Fixed Assets and Depreciation:

- All the fixed assets are stated at their written down value comprising historical cost less accumulated Depreciation. Cost includes incidental expenses incurred on acquisition of assets.
- Fixed Assets are depreciated at the rates considered appropriated by Management.

The rates of depreciation are as under:

Particulars	Rate
Land & Building	5% (SLM)
Furniture & Fixtures	10% (WDV)
Computers & software	33.33% (SLM)
Machinery	20% (WDV)
Bank vehicle & Air Conditions	30% (WDV)
Safe Deposit Vault	2.5% (WDV)
Library Books	15% (WDV)

- Depreciation is charged for the full year in case if assets are acquired during first half. For assets acquired in second half, depreciation is charged at half of above specified rates.
- None of the fixed assets have been revalued during the year.
- Physical verification of fixed asset has not been carried out during the period covered under audit.

## 7. Staff Retirements Benefits

- Gratuity and leave encashment liability towards employees is covered by a policy with Life Insurance Corporation and HDFC Standard Life Insurance Co. Ltd. and an annual premium paid to Life Insurance Corporation and HDFC Standard Life Insurance Co. Ltd. is charged to profit & Loss Account.
- The bank's contribution to Provident Fund is accounted on actual basis.

## 8. Operating Leases

Lease rental obligations in respect of assets taken on operating lease are charged to profit and loss account on straight line basis over the lease term. Initial direct costs are charged to profit and loss account.

## 9. Income Tax

Current tax is provided using the applicable tax rates and tax laws. Deferred tax assets and liabilities arising on account of timing difference and which are capable of reversal in subsequent periods, are recognized using the tax rates and tax laws that have been enacted or substantively enacted.

## 10. Contingent Liabilities

Contingent liabilities are not recognized but are disclosed in the notes to accounts.

## 11. Impairment of Assets

An asset is treated as impaired when the carrying cost of assets exceeds its, recoverable value. An impairment loss is charged to profit and loss account in the year in which an asset is identified as impaired. The impairment loss recognized in prior accounting periods is reversed if there has been change in the estimate of recoverable amount.

## 12. Provisions ( AS -29)

A provision is recognised when the bank has present obligation as a result of past events and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation , in respect of which a reliable estimate can be made. Provision are not discounted to their present value and determined based on base estimate required to settle the obligation at the balance sheet date. These are reviewed at each balance sheet date and adjusted to reflect the current best estimates.

## 13. Accounting for Goods and Services Tax :

GST collected is accounted in GST on liability account and GST paid to Vendor is accounted in GST on Asset Account. Out of the GST on expenses Account , eligible input tax credit is availed as set off, in case eligible input Tax Credit remains



unutilised, the same is carried forward and set off subsequently. The input tax credit on expenses which is not allowable to be set off as per GST Law, is expensed out.

In case of fixed assets, eligible Input Tax credit of GST Paid to the Vendor is utilised against the amount of GST collected from the customers and disallowed portion of input Tax Credit is added back to the value of the assets i.e. the same is capitalised.

Income and Expenses on which GST is applicable are accounted for net of GST.

14. The Bank is following the accounting practice for recognition of income on Accrual basis in case of cash credit accounts. However, in case of advances other than cash credit accounts and bills the Bank is following the accounting practice for recognition of income on cash basis throughout the financial year. At year end same is accounted on accrual basis.

#### 15. Reserves and Other Funds:

- As per the requirements of the Maharashtra State Co- Operative Societies Act 1960, Net Profit after Tax is appropriated towards: Reserve Fund (Comprising 25% of Net Profit) and as provided in the bye laws.
- Dividend remaining unclaimed over 3 years, Entrance Fee and Nominal Membership Fees outstanding at the year-end are transferred to Reserve Fund.

#### (B) NOTES ON ACCOUNTS

##### 1. COMPLIANCE WITH ACCOUNTING STANDARD

###### a) CASH FLOW STATEMENT

As per the consistent practice followed, the cash Flow statement as required under Accounting Standard-3 is not being prepared by the Bank, since preparation of Cash Flow statement has not been prescribed under MCS Act, 1960.

###### b) PRIOR PERIOD EXPENSES AND EXTRA ORDINARY ITEMS:

Prior period expenses and extra ordinary items are considered as a part of Profit for the year since in the opinion of the management these do not constitute significantly material amounts. In case of extra ordinary items these are evident on the face of Profit & Loss Account hence not identified below the line.

###### c) ACCOUNTING FOR DEPRECIATION:

Fixed Assets have been disclosed at WDV instead of original cost less accumulated depreciation which is not in compliance with AS-10 on Property, Plant, and Equipment. Reconciliation of the original cost, the carrying amounts at the beginning and end of the period showing additions, deletions, other adjustments and Accumulated Depreciation with Dead Stock depreciation calculation programme is under process. Precise impact of the same on financial statements upon its reconciliation is not ascertained.

###### d) SEGMENT REPORTING:

The entire operations of Bank are one composite banking business not liable to different risk & rewards consequently in the opinion of the management Accounting Standard 17 on Segment Reporting is not applicable to Bank.

###### e) RELATED PARTY DISCLOSURE:

The Bank is a Co-operative Society under the Maharashtra Co-operative Society Act 1960 and there are no related parties requiring disclosure under Accounting Standard 18 issued by Institute of chartered Accountants of India other than key management Personnel, i.e. the Chief Executive Officer of the Bank. However, in term of RBI circular dated 29th March 2003, he being single party under the category, no further details are needed to be disclosed.

###### f) IMPAIRMENT OF ASSETS:

Bank is conducting impairment testing by way of physical verification of fixed assets. The impact of impairment on financials, if any, is not ascertained till the date of audit. There has been no formal assessment of such impairment in terms of Accounting Standard 28 (AS 28) issued by the ICAI.



**g) RETIREMENT BENEFITS:**

Bank has obtained policy with Life Insurance Corporation and HDFC Standard Life Insurance Co. Ltd. for employees group leave encashment. Bank has paid premium amounting to ₹ 1.42 Lakhs to the fund during FY 2020-21.

Bank has obtained policy with Life Insurance Corporation and HDFC Standard Life Insurance Co. Ltd. for Employees Group Gratuity. Bank has paid premium amounting to ₹ 1.28 Lakhs to the fund during FY 2020-21. Disclosure requirements under Accounting Standard 15 are pending.

**h) DEFERRED TAX:**

Year wise/component wise details are being reconciled in respect of net deferred tax assets ₹ 232.44 lacs and deferred tax liabilities (net transitional) ₹ 150.70 lacs. Bank has not accounted for deferred tax during the year. Management is in the process of reconciling the accounts and ensuring the compliance of AS-22 and disclosure requirements. Precise impact of same could not be ascertained.

**i) REVENUE RECOGNITION:**

Certain items of income as stated in Para 3 of the significant accounting policies are accounted on cash basis. These are in deviation from the generally accepted accounting practice and as laid down by Accounting Standard-9 on 'Revenue Recognition' issued by ICAI, which specifies such items to be accounted for on accrual basis of accounting. Impact of the same is not considered to be material in the opinion of the management.

**j) Operating lease comprises leasing of office premises (Accounting Standard 19)**

Total future lease rent payable under non cancellable operating lease for each of following period:

₹ in Lakhs

Particulars	FY 2020-21	FY 2019-20
Not later than one year	41.63	39.60
Later than one year and not later than five years	19.66	46.92
Later than five years	-	-
<b>Total of minimum lease payments recognized in the Profit and Loss Account</b>	<b>32.27</b>	<b>19.39</b>

**2. CONTINGENT LIABILITIES NOT PROVIDED FOR:**

Bank guarantee issued by the bank as on 31st March 2021 is ₹ 3.15 Lakhs (Previous Year ₹ 6.96 lacs). Contingent Liabilities to the extent not provided for-Income Tax TDS Defaults: ₹ 8.32 Lakhs (Previous Year 5.54 Lakhs).

**3. INVESTMENTS:**

- Investments include fixed deposits with other banks for ₹ 7489.04 Lakhs (Previous year ₹ 7,431.36 lakhs).
- Fixed deposits of ₹ 50 Lakhs and ₹100 Lakhs (Previous Year ₹ 50 Lakhs and ₹ 100 Lakhs) have been pledged with Saraswat Co-op Bank Ltd for the purpose of obtaining Bank Guarantees and overdraft facility respectively.
- Fixed deposits of ₹ 583.99 Lakhs (Previous year ₹ 542.58 Lakhs). has been pledged with Saraswat Co-op Bank Ltd for the purpose of treasury trading in Government-securities.
- Fixed deposits of ₹ 39.92 Lakhs (Previous Year ₹ 34.72 Lakhs) have been pledged with Saraswat Co-op Bank Ltd for the purpose of ATM settlement.

**4. Provision for Deposits with PMC Bank**

The Reserve Bank of India, vide its circular no. RBI/2019-20/222 DOR.(PCB).BPD.Cir.No.11/16.20.000/2019-20 dated April 20, 2020 in respect of Provisioning on interbank exposure of UCBs under all inclusive directions (AID), ordered banks to fully provide for interbank exposures with Punjab and Maharashtra Cooperative Bank Limited (hereinafter referred to as "the PMC Bank Ltd") which is under AID, within five years at the rate of 20% annually and not to recognize interest receivable on this interbank exposure as income, in order to ensure that the exposure is objectively recognized in the financial statements of UCBs and also with a view to addressing the systemic impact of provisioning requirements on such exposure. However, option has been given to UCBs to convert such interbank exposure into long term perpetual debt instruments whereby provision on the portion of deposits converted into such instruments shall not be required.



Bank holds Non-performing exposure of deposits amounting to ₹ 3600.00 Lakhs with the PMC Bank Limited as on March 31, 2021. Interest income on these deposits due since September 2019 amounting to ₹ 409.67 lakhs and ₹ 351.91 Lakhs reflecting in current account maintained with the said bank and Interest Receivable on Investments account respectively has not been recognized as income & for which Overdue interest reserve amounting to ₹ 409.67 lakhs is created in terms of the aforesaid RBI Circular.

Bank has made 20% provision of ₹720 Lakhs against the aforesaid Non-performing exposure for FY 2020-21 in terms of the aforesaid RBI Circular and the cumulative provision as on 31.03.2021 is ₹ 1440 lakhs.

## 5. INCOME TAX:

While recognising provision for income tax for the year ended 31st March 2021, the Bank has exercised the option of lower tax rate permitted under Section 115 BAA of the Income-tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Act, 2019. As per the bank, assessment up to AY 2017-18 has been completed. Advance tax/ income tax receivable include ₹ 53.73 lacs which is not recoverable since assessments completed/ excess of advance tax paid over refund granted/ adjusted. Advance tax/ provision for tax account are under reconciliation, necessary accounting treatment will be done in due course after reconciliation.

## 6. IMPACT OF COVID-19 PANDEMIC

The "severe acute respiratory syndrome coronavirus 2 (SARS-CoV-2)", generally known as COVID-19, which was declared as a pandemic by the WHO on March 11, 2020 continued to spread across India, causing an unprecedented level of disruption on socio-economic front across the country. Globally, various countries and businesses were under lockdown. Considering the severe health hazard associated with COVID-19 pandemic, the Government of India declared lockdown effective from March 2020 which continued till July 2020 and several sectors are running with restrictions till date. Government of India and the Reserve Bank of India have been taking a slew of measures to reduce the distress across various sectors of the economy, including Banking and Financial Services. The second wave of Covid-19 has further added to uncertainties and its impact will depend on various regulatory measures & further measures taken. The bank is regularly keeping a watch on development & taking proactive measures to mitigate the challenges posed by this second wave.

Bank has assessed the impact of Covid related measures and relevant circulars issued by RBI time to time on the financial statements. Further, the extent to which COVID-19 pandemic will impact the economy and bank's operations and financial results is dependent on future developments, which were highly uncertain and will be assessed accordingly in future.

RBI has announced measures under Regulatory Package for COVID-19 vide its circular dated March 27, 2020, April 17, 2020 and May 23, 2020. In accordance with RBI Guidelines dated April 17, 2020, the Bank was required to make provision of not less than 10% of the outstanding advances in respect of borrower account where asset classification benefit has been granted. Details of relief extended in terms of said circular are as follows:

₹ In Lakhs

Sr. No.	Particulars	Amount
1.	Respective amounts in SMA/overdue categories, where the moratorium/deferment was extended as per COVID-19 Regulatory Package Term Loan: ₹ 7031.36 Cash Credit/Overdraft: ₹28.75	7060.11
2.	Respective amount, where asset classification benefit is extended Term Loan: ₹159.41lakhs Cash Credit/Overdraft: ₹ 28.75 lakhs	188.16
3.a)	Provision made during the Q4 FY 2020	15.00
3.b)	Provision made during the Q4 FY 2020	15.00
4.	Provision adjusted against slippage in terms of para 6 of above circular	NIL
5.	Residual Provisions written back/adjusted against the provisions required for all other accounts as on 31.03.2021	NIL
6.	Residual provision held as on 31.03.2021	25.00

7. In terms of RBI circular DOR.No.BP.BC/3/21.04.048/2020-21 dated August 6, 2020, the disclosure requirement as per Resolution Framework for COVID-19 related Stress during the year is given hereunder:



(Amount in ₹ Lakhs)

Type of borrower	(A) Number of accounts where resolution plan has been implemented under this window	(B) exposure to accounts mentioned at (A) before implementation of the plan	(C) Of (B), aggregate amount of debt that was converted into other securities	(D) Additional funding sanctioned, if any, including between invocation of the plan and implementation	(E) Increase in provisions on account of the implementation of the resolution plan
Personal Loans	-	-	-	-	-
Corporate persons	-	-	-	-	-
Of which, MSMEs	-	-	-	-	-
Others	-	-	-	-	-
<b>Total</b>	-	-	-	-	-

**8. Disclosure for Refund of Interest on Interest as per RBI Circular RBI/2021-22/17 DOR.STR.REC.4/21.04.048/2021-22**

In accordance with the instructions of RBI circular dated 07.04.2021 on “Asset Classification and Income Recognition following the expiry of Covid 19 regulatory package”, the Bank shall refund/adjust ‘interest on interest’ charged to all eligible borrowers including those who had availed of working capital facilities during moratorium period i.e.01.03.2020 to 31.08.2020, irrespective of whether moratorium had been fully or partially availed or not availed.

Pursuant to these instructions, the methodology for calculation of the amount to refunded/adjusted for different facilities shall be finalized by the Indian Bank Association (IBA) in consultation with other industry participants/bodies, which shall be adopted by all the lending institutions. Accordingly, IBA vide its letter dated 19.04.2021 has informed methodology finalised for refund/ adjustment as per Supreme Court judgement.

Accordingly, the management has estimated an amount of ₹ 9.39 lakhs approximately towards the same. The amount may vary as the calculation is under process. The effect of said amount in book of accounts will be given in FY 2021-22 by way of reduction from Interest income.

**9. OTHER NOTES:**

- Reserve Bank of India (RBI), in its inspection with reference to bank's financial position as at March 31, 2019 issued certain Restrictive/Prohibitory supervisory action and advices on bank vide Letter No. DOS.CO.SSM-III/4914/12.07.116/2019-20 dated 29th June 2020.
- There have been no fines/penalty imposed by the Reserve bank of India during the year. The Bank has taken steps to ensure compliance of majority of matters raised by RBI in the latest Inspection report.
- Bank is in the process of complying requirement of active/inactive member as per amended bye laws.
- The management is in the process of strengthening system of credit appraisal including ascertaining credit worthiness and repayment capacity of the borrower. The system of identification of Non-performing assets is also under comprehensive review and is also being strengthened to be in compliance with RBI Guidelines. The Bank has obtained membership of Credit Information Companies and CERSAI and necessary compliance is being ensured.
- The Bank is improving its laid down systems in order to be fully compliant with the Income Recognition and Asset classification and provisioning norms issued by Reserve Bank of India and other regulatory pronouncements in respect of advances.
- The accounting software used by the Bank does not provide for the data relating to all the facilities sanctioned to a single borrower across the Bank and therefore for the purpose of identifying and classification of advances in-terms of Income Recognition and asset classification norms of RBI, the advances have been classified facility-wise as against borrower-wise.
- During the year, Investment Fluctuation Reserve (IFR) of ₹ 273 lakhs has been transferred to Profit & Loss Account as an ‘above the line’ item to meet the depreciation requirement on investment in securities. As on 31.03.21, balance in Investment Fluctuation Reserve is ₹ 50.40 lakhs as against the requirement of ₹ 913.29 lakhs being 5% of Investments in AFS category. Bank is in the process of building the IFR subject to availability of net profit.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

- h) Bank is in the process of negotiating wage revision agreement with the Union w.e.f 01.04.2017. Necessary provision will be made in due course subject to availability of profit.
- i) Certain accounts at Head office and at Branches representing assets, liabilities, income and expenditure which include old balances, bank balances, share capital, net balance in inter branch account etc. are subject to confirmation, reconciliation and resultant accounting adjustments. The effect on the accounts is not ascertained.
- j) The financial statements of the Bank has been drawn under Form “A” and “B” as set out in the Third Schedule to the Banking Regulation Act,1949 as applicable to the Cooperative Banks to the extent possible and practicable.
- k) The management is in the process of strengthening the internal control systems with regard to improvement in housekeeping, identification of overdues and Non Performing Assets and other operational areas of the Bank. The Internal audit and Concurrent Audit system is also under comprehensive review and is to be strengthened.
- l) Compliance of KYC/AML guidelines issued by RBI with regard to risk categorisation of customers and other related guidelines is under process. The impact of above on the overall working of the Bank is not considered to be material.
10. Previous year's figure have been regrouped /rearranged wherever necessary to conform to the layout of the accounts of the Current year.

FOR IDENTIFICATION  
IN TERMS OF OUR SEPARATE REPORT  
**For R. Devendra Kumar & Associates**  
Chartered Accountants  
FRN 114207W

**(Sharad Rustagi)**  
Partner  
M. No. 114765

**AGM( Banking)**

**AGM (Audit)**

**CEO**

**Director**

**Vice Chairman**

**Chairman**

Place: Mumbai  
Date: 13.09.2021





**ADDITIONAL DISCLOSURE AS PER RBI CIRCULAR NO. UBD.CO.BP.PCB.52/12.05.001/2013-14**

(Amount ₹ in Lacs)

Sr.No.	Particulars	As on 31.03.2020	As on 31.03.2021		
i.	Capital to Risk Asset Ratio	18.25%	17.96%		
ii.	Movement of CRAR	1.57	-0.29		
iii.	Investments				
a)	Book Value of Investments (AFS+HTM)	26278.35	32000.00		
b)	Face Value (AFS+HTM)	25650.00	31450.00		
	Market Value (AFS+HTM)	26590.94	31649.50		
c)	Issuer Composition of Non-SLR Investments and Non-Performing Non-SLR Investments				
	<b>Issuer Composition of Non-SLR Investments</b>		(Amount ₹ in Lacs)		
No.	Issuer	Amount	Extent of 'below investment grade' Securities already invested	Extent of 'unrated' Securities already invested	Extent of 'unlisted' Securities already invested
1	PSUs	931.40	—	—	—
2	FIs	—	—	—	—
3	PSBs	0.00	—	—	—
4	Mutual Funds	0.00	—	—	—
5	Others	0.26	0.26	0.26	0.26
6	Provision held towards Depreciation	297.57	—	—	—
	<b>Non-Performing Non-SLR Investments:</b>				
	<b>Particulars</b>				<b>Amount ₹ in Lacs</b>
	Opening Balance				—
	Additions during the year since 1 <sup>st</sup> April				—
	Reductions during the above period				—
	Closing Balance				—
	Total Provisions held				—
iv.	Advance against Real Estate, Construction Business, Housing		8176.76		8229.31
v.	Advance against Shares & Debentures		—		—
vi.	Advance to Directors, their Relatives, Companies / Firms in which they are interested				
a)	Fund Based		38.67		28.49
b)	Non-Fund Based (Guarantees, L/Cs etc.)		—		—
vii.	Cost of Deposit (Average Cost of Deposit)		5.52%		5.26%
viii.	NPA's				
a)	Gross NPA's		8116.61		8411.37
b)	Net NPA's		3563.22		3841.86
ix.	Movement in NPA's				
a)	Gross NPA's Percentage		19.80%		20.15%
b)	Net NPA's Percentage		9.78%		10.34%
x.	Profitability				
a)	Interest income as a percentage of Working Funds		7.91%		6.92%
b)	Non-Interest income as a percentage of Working Funds		0.36%		0.90%
c)	Operating profit as a percentage of Working Funds		1.07%		0.37%
d)	Return on Assets		0.32%		0.07%
e)	Business (Deposits + Advances) per employee		595.14		653.12
f)	Profit per employee		1.48		0.34



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

ADDITIONAL DISCLOSURE AS PER RBI CIRCULAR NO. UBD.CO.BP.PCB.52/12.05.001/2013-14,  
DT. 25.03.2014., & Ref. No. B.P.38/16.45.00/2002-03, DT. 06.03.2003

(Amount ₹ in Lacs)

Sr.No.	Particulars	As on 31.03.2020	As on 31.03.2021
xi.	Provision made towards NPA's	4553.29	4569.51
	Depreciation on Investments	150.00	701.25
	Standard Assets	140.20	165.20
xii.	Movement in Provisions:		
	a) Towards NPA's	515.00	50.00
	b) Towards Depreciation on Investments	0.00	551.25
	c) Towards Standard Assets	15.00	10.00
xiii.	Foreign Currency Assets & Liabilities (If applicable)	-	-
xiv.	DICGC Insurance Premium paid up to	79.41	117.26
xv.	Penalty imposed by RBI: (UBD.PCB.Cir.No.40/16.45.00/2004-05 dated March 01 2005)	-	-
xvi.	Restructured Accounts	-	-
xvii.	Fixed Assets- Valuation/Revaluation	-	-

Disclosure regarding Depositors Education and Awareness Fund Created by Reserve Bank of India.

Sr. No.	Particulars	Previous Year 2019-20	Current Year 2020-21
1.	Opening Balance of Amount Transferred to DEAF	708.00	737.19
2.	Add-Amount Transferred to DEAF during the year	94.34	99.25
3.	Less - Amount reimbursed by DEAF towards claim	65.15	11.53
4.	Closing balance of Amount transferred to DEAF	737.19	824.91

Subject to Our Statutory Audit Report of Even Date

For & on behalf of

**For M/S R. Devendra Kumar & Associates**

Chartered Accountants

FRN No. 114207w

Sd/-

**(Sharad Rustagi)**

Partner

Membership No. 114765

Sd/-

Asst General Manager (Banking)

Sd/-

Asst.General Manager (Audit)

Sd/-

Chief Executive Officer

Sd/-

Director

Sd/-

Director

Sd/-

Vice Chairman

Sd/-

Chairman

Place : Mumbai

Dated : 13.09.2021





**सन्माननिय सभासदांचा सहभाग दिनांक ३१.०३.२०२१**

अ.क्र.	एकूण भाग	एकूण खाती	भाग रक्कम	टक्केवारी
१.	१ ते १५०	३३७६१	२,१६,८०,३७०.००	१२.८१%
२.	१५१ ते ५००	७३४९	२,१८,२५,१८०.००	१२.८९%
३.	५०१ ते १०००	१८४४	१,३८,१२,०२०.००	८.१६%
४.	१००१ ते ५०००	२५४३	५,४९,५७,४१०.००	३२.४६%
५.	५,००१ व त्यावरील	३७०	५,७०,३२,७७०.००	३३.६८%
	<b>एकूण</b>	<b>४५८६७</b>	<b>१६,९३,०७,७५०.००</b>	<b>१००.००%</b>

**आमचे सन्माननिय ठेवीदार दिनांक ३१.०३.२०२१**

अ.क्र.	रक्कमेची विगतवारी	खातेदारांची संख्या दि. ३१/०३/२०२१	एकूण रक्कम	एकूण ठेवीशी टक्केवारी
१.	₹ १,००,०००/- पर्यंत	१०४९८७	१०७,७६,८१,८६०.८६	१४.८५%
२.	₹ १,००,००१/- ते २,००,०००/-	५५२१	७७,०६,०१,४८०.५०	१०.६२%
३.	₹ २,००,००१/- ते ३,००,०००/-	२४००	५८,३४,४३,१०१.८९	०८.०४%
४.	₹ ३०,००,०१/- चे वरील	५३७४	४८२,३६,८५,१९८.२२	६६.४८%
	<b>एकूण</b>	<b>११८२८२</b>	<b>७२५५४११६४१.४७</b>	<b>१००.००%</b>

**कर्जदारांची विगतवारी दिनांक ३१.०३.२०२१**

कर्ज रक्कम	एकूण कर्जदार	एकूण रक्कम	एकूण कर्जाशी टक्केवारी
₹ १.०० लाखांपर्यंत	४२०३	२८१२५६५४३.३२	६.७४%
₹ १,००,००१ ते ₹ ५.०० लाखांपर्यंत	५४५३	१२८४९८४३१४.३७	३०.७८%
₹ ५,००,००१ ते ₹ २५.०० लाखांपर्यंत	१०२८	७९८७४७५०८.०९	१९.१४%
₹ २५,००,००१ चे वरील	२३२	१८०९१२५६०७.७६	४३.३४%
<b>एकूण कर्जदार संख्या</b>	<b>९८४७</b>	<b>४१७,४१,१३,९७३.५४</b>	<b>१००.००%</b>

**तारणनिहाय कर्ज येणे बाकी दिनांक ३१.०३.२०२१**

अ.क्र.	कर्ज प्रकार	एकूण रक्कम	एकूण कर्जाशी टक्केवारी
१.	तारण कर्जे आणि नजरगहाण	७४४०८३५०१.९०	१७.८३%
२.	कर्मचारी तारण कर्ज	१५९७९६३२८.४६	०३.८३%
३.	मॉर्गेज ऑफ प्रॉपर्टी कर्ज	१५७४३६९५२६.१७	३७.७१%
४.	ताबे गहाण	९८२८५७७०३.८७	२३.५५%
५.	विना तारण कर्ज	७१३०३२६७०.१४	१७.०८%
	<b>एकूण ₹</b>	<b>४१७४१३९७३०.५४</b>	<b>१००.००%</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## परिशिष्ट - अ

-: ठळक आकडेवारी :-

₹ लाखात

अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२० अखेर	३१.०३.२०२१ अखेर	झालेली वाढ/घट	टक्केवारी
१.	मुख्य कार्यालय	१	१	-	-
	शाखांची संख्या	१२	१२	-	-
२.	सभासद संख्या -				
	(१) नियमित सभासद	४५०३२	४५८६७	८३५	१.८५%
	(२) नाममात्र सभासद	५१७२	३७६५	-१४.०७	-२७.२०
३.	वसुल भाग भांडवल	१६६१.११	१६९३.०८	३१.९७	१.९२%
४.	राखीव व अन्य निधी	९८०३.६३	९८९४.८५	९१.२२	०.९३%
५.	स्वनिधी	११४६४.७४	११५८७.९३	१२३.१९	१.०७%
	ठेवी -				
	(१) बचत खाते	२७७१९.९९	२८८७६.०८	११५६.०९	४.१७%
	(२) चालू खाते	१९१७.३३	१७८२.५१	-१३४.८२	-०.७०%
	(३) मुदत ठेवी खाते	४००६०.८४	४१८९५.५२	१८३४.६८	४.५८%
	<b>एकूण</b>	<b>६९६९८.१७</b>	<b>७२५५४.१२</b>	<b>२८५५.९५</b>	<b>४.१०%</b>
	कर्जे -				
	(१) तारणी कर्जे	३४४१८.०५	३४६११.०७	१९३.०२	०.५६%
	(२) विनातारणी कर्जे	६५८०.५१	७१३०.३३	५४९.८२	८.३६%
	<b>एकूण</b>	<b>४०९९८.५६</b>	<b>४१७४१.४०</b>	<b>७४२.८४</b>	<b>१.८१%</b>
	अग्रक्रम कर्ज प्रमाण	४०.५८%	४६.७३%	६.१५	१५.१६%
	दुर्बल घटक कर्ज प्रमाण	११.२७%	१४.६४%	३.३७	२९.९०%
८.	ओव्हरड्राफ्ट (उचल)			-	-
	मुं.जि.म.स. बँक			-	-
	म.रा.स. बँक			-	-
	इतर			-	-
९.	गुंतवणूक	३५५४१.३६	४०४२०.७४	४८७९.३८	१३.७३%
१०.	थकबाकीचे प्रमाण	१५.८७%	१६.६५%	०.७८	४.९१%
११.	ऑडिट वर्ग	“अ”	“ब”	-	-
१२.	ढोबळ नफा	१११७.६५	१४०३.१६	२८५.५१	२५.५५%
१३.	निव्वळ नफा	२७६.१४	६०.२०	-२१५.९४	-७८.२०%
१४.	कर्मचारी संख्या	१८६	१७५	-११	-५.९१%
१५.	प्रती कर्मचारी उत्पादकता	५९५.१४	६५३.१२	५७.९८	९.७४%
१६.	खेळते भांडवल	८७५६०.८९	९१८४८.७४	४२८७.८५	४.९०%
१७.	निव्वळ एन.पी.ए. प्रमाण	९.७८%	१०.३४%	०.५६	५.७३%
१८.	भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR)	१८.२५%	१७.९६%	-०.२९	-१.५९%



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## Annexure – A

NAME OF THE BANK	:	KNS BANK (The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd.)
HEAD OFFICE ADDRESS	:	312 Commercial 'A' Wing, Kohinoor City Mall, Kirol Road, Kurla (West), Mumbai - 400 070
DATE OF REGISTRATION	:	2 <sup>nd</sup> October, 1950
DATE & NO. OF R.B.I. - LICENCE.	:	No. ACD/MH/131-P Dated 02.08.1979
JURISDICTION	:	Maharashtra State

(Figures of ₹ in Lacs)

ITEM	As on 31 <sup>st</sup> March, 2021
No. of Branches including Head Office	: 13
<b>Membership :</b>	
Regular	: 45,867
Nominal (Borrowing)	: 3765
Paid-up Share Capital	: 1661.11
Total Reserves and Funds	: 9894.85
Own Funds	: 11587.93
<b>Deposits :</b>	
Savings	: 28876.08
Current	: 1782.51
Fixed & Others	: 41895.52
<b>Total</b>	: <b>72554.12</b>
<b>Advances :</b>	
Secured	: 34611.07
Unsecured	: 7130.33
<b>Total</b>	: <b>41741.40</b>
	Total percentage
	of Priority Sector : 46.73%
	Total percentage
	of Weaker Section : 14.64%
<b>Borrowing :</b>	Saraswat Bank : NIL
<b>Investment :</b>	: 40420.74
Overdues % (Percentage)	: 16.65%
Audit Classification	: "B"
Profit for the year 2020-2021	: 60.20
Total Staff, Sub-Staff & Other Staff.	: 175
Working Capital.	: 91848.74
Net NPA	: 10.34%
Capital Adequacy (CRAR)	: 17.96%



**२०२१-२०२२ या सालचे अंदाजपत्रक**

**खर्च**

(₹ लाखांत)

अ. क्र.	खर्चाचा तपशील	३१/०३/२०२० चा प्रत्यक्ष खर्च	३१/०३/२०२१ चे अंदाज पत्रक	३१/०३/२०२१ चा प्रत्यक्ष खर्च	३१/०३/२०२२ चे अंदाज पत्रक
१.	ठेवी वरील व्याज	४०५४.३७	३८३१.२३	३७७२.३८	३७०१.२३
२.	पगार व इतर भत्ते	१३५७.८०	१४९३.५८	१३०३.८८	१३५०.२०
३.	संचालक सभा भत्ते	९.७६	१०.७४	९.६०	१२.१५
४.	भाडे, वीज, कर इ.	२०९.४५	२३०.४०	२४४.१०	२४५.७
५.	कायदा खर्च	०.१०	०.११	०.००	०.११
६.	पोस्टेज, टेलिफोन	१३.३३	१४.६६	११.०१	१२.१८
७.	ऑडिट फी	१९.७६	२१.७४	२०.०४	२१.५८
८.	घसारा	१०३.३५	११३.६९	९३.३६	१००.००
९.	स्टेशनरी व जाहिरात	३९.४४	४३.३८	२५.६४	३०.३४
१०.	इतर खर्च	३२०.७१	३५२.७८	३०१.३५	३०१.८०
११.	पीएमसी ठेव तरतूद	७२०.००	७२०.००	७२०.००	७२०.००
१२.	बुडीत व संशयित कर्ज	५१५.००	३००.००	५०.००	२००.००
१३.	वैधानिक राखीव निधी / इतर तरतूदी	११२७.८६	३२७.८६	८४६.०५	३५०.००
१४.	निव्वळ नफा	२७६.१४	३०३.७५	६०.२०	९४.७९
	<b>एकूण</b>	<b>८७६७.०७</b>	<b>७७६३.९२</b>	<b>७४५७.६१</b>	<b>७१४०.०८</b>

**उत्पन्न**

अ. क्र.	उत्पन्नाचा तपशील	३१/०३/२०२० चे प्रत्यक्ष उत्पन्न	३१/०३/२०२१ चे अंदाजित उत्पन्न	३१/०३/२०२१ चे प्रत्यक्ष उत्पन्न	३१/०३/२०२२ चे अंदाजित उत्पन्न
१.	कर्जावरील व्याज	३८७४.४५	४२६१.९०	३७२६.४७	४०५०.६३
२.	गुंतवणूकीवरील व्याज	३०५१.८२	३०२७.३५	३२०५.००	२८३०.२०
३.	कमिशन	१३.०५	१४.३६	७.९९	८.५०
४.	इतर	१८२७.७५	४६०.३१	५१८.१५	२५०.७५
	<b>एकूण</b>	<b>८७६७.०७</b>	<b>७७६३.९२</b>	<b>७४५७.६१</b>	<b>७१४०.०८</b>



## दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि. बँकेच्या प्रगतीचा तक्ता

(₹ हजारत)

अ. नं.	तपशील	स्थापना वर्ष १९५०-५१	रजत जयंती वर्ष सन १९७५	सुवर्ण जयंती वर्ष २०००	२०१२	२०१३	२०१४	२०१५	२०१६	२०१७	२०१८	२०१९	२०२०	३१ मार्च २०२१ अखेर
१.	ऑडिट वर्ग	ब	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	ब
२.	अधिकृत भाग भांडवल	१००	५००	५००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००
३.	वसूल भाग भांडवल	३२	५००	३५४९२	११६४६३	१२०२२९	१३१७०८	१४३६९६	१५९३०३	१६३२६९	१६३७७९	१६२५७४	१६६१११	१६९३०८
४.	सभासद संख्या	४०३	५७२९	४०८४५	४०९१२	४०७२९	४१७९२	४१७९२	४२१७६	४२८३५	४३३६३	४४१४६	४५०३२	४५८६७
५.	राखीव व अन्य निधी	—	६३५	२०६०३७	५९११८६	६४५८३९	७५१९६६	८०६६०२	८०६६०२	९१४२२१	८४९५२२	९२२६९४	९८०३६३	९८९४८५
६.	ठेवी	९९	७१९६	१६६४५९९	५२०८१७७	५७०११२०	६२२८३३६	६७६७३६१	७३९०२७२	८३४१२१९	७८८४५९७	७८३०७२९	६९६९८१७	७२५५४१२
७.	गुंतवणूक	४९	२४०२	११०३५८५	२२२३२३८	२५०८१६७	२९८९८२५	३३७४०४६	३७२२०७३	४५७५११९	४४१३३३३	४३९८७७२	३५५४१३६	४०४२०७४
८.	दिलेली कर्जे	५३	५९७२	७६२१२२	३५८९४२९	३७५६०४०	३८०६१३३	४००५९५७	४२०८६४१	४१५०००६	४१४६४४४	४२७७९५६	४०९९८५६	४१७४१४०
९.	निव्वळ नगन	२ तोटा	२३१	१५१६३	४४८९८	४४६४९	३८६०६	४११८४	४६१९५	३२६९८	३४९६१	३६४४५	२७६१४	६०२०
१०.	खेळो भांडवल	१३०	९०९७	२०२९५११	६३९१३०९	६९०९२३१	७६८०३०८	८०४६६००	८९२७१२६	९८४३९२२	९४६००८०	९५६२८६०	८७५६०८९	९१८४८७४
११.	लाभांश	नाही	९%	१५%	१२%	१२%	१२%	१२%	१२%	१०%	५%	१०%	प्रस्तावित	--
१२.	शाखा	१	१	१०	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## -: सभासदांना महत्वाच्या सूचना:-

१. सभासदांनी लाभांशाची रक्कम त्यांच्या बचत किंवा चालू खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी त्यांच्या खात्याचा क्रमांक त्वरीत भाग विभागास कळवावा. तसेच ज्या सभासदांनी मार्च २०१८ वर्षासाठीचा लाभांश अद्याप घेतला नसेल त्यांनी या नोटीसीचे तारखेपासून एक महिन्याचे आत घेवून जावा. अन्यथा सदर रक्कम पोटनियम क्रं. ५८ (डी) नुसार राखीव निधीत जमा करण्यात येईल.
२. सभासदांनी आपल्या वारसाचे नाव अद्याप नोंदविले नसल्यास वारसाच्या नावाची नोंदणी करून घ्यावी.
३. सभासदांनी आपल्या सी-केवायसीची पूर्तता करून घेण्याकरीता केवायसी कागदपत्रे आणि आपल्या नवीन फोटोसह शाखेत संपर्क साधावा.
४. बँकेचा क्रियाशिल सभासद (Active Member) होणे आणि तत्संबंधीचे हक्क अबाधित राहणेकरीता सभासदांना त्यांच्या नावावर किमान ₹ १५००/- चे भाग व बँकेमध्ये किमान ₹ ७०००/- ची ठेव असावी किंवा ₹ १.०० लाख कर्ज असणे आवश्यक आहे. तरी ज्या सभासदांनी याची पूर्तता केली नसेल त्यांनी नजिकच्या शाखेत संपर्क साधून या बाबींची पूर्तता करून घ्यावी.
५. ज्या सभासदांचे राहण्याचे ठिकाण बदललेले असेल, त्यांनी त्वरीत आपले नवीन पत्ते पुराव्यासह बँकेला कळवावेत.
६. ज्या सभासदांनी आपले ओळखपत्र व भाग दाखला (Share Certificate) घेतले नसतील, त्यांनी बँकेच्या बर्वे रोड शाखा, कुर्ला (प.) मुंबई ४०० ०७० येथील भाग विभागात मोबाईल क्रमांक ७०४५७८७०२७ वर संपर्क साधावा व आपले सभासद ओळखपत्र आणि भाग दाखला घ्यावेत.
७. ज्या सभासदांच्या व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना माहे मार्च/एप्रिल २०२१ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा यापैकी कोणत्याही परिक्षेमध्ये ६० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असल्यास त्यांनी नजीकच्या शाखेमधून विहित नमुन्यातील अर्ज घेवून जावेत व आपले अर्ज दि. १५/१०/२०२१ पर्यंत शाखेमध्ये जमा करावेत.
८. बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातील माहिती एस.एम.एस. सेवेद्वारे मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याकरीता शाखेमध्ये आपला नेहमीचा वापरातील मोबाईल क्रमांक द्यावा.

## -: विनम्र निवेदन :-

सन्माननीय सभासदांस,

भाग भांडवलावरील लाभांश आपल्या बचत / चालू / रोखपत्र खात्यामध्ये परस्पर जमा करून घेण्यासाठी आपण आपले खाते क्रमांक व शाखेचे नाव कळवावे. जेणे करून लाभांश आपल्या खात्यात त्वरीत व सुरक्षितपणे जमा होईल. कृपया शाखेत उपलब्ध असलेला आज्ञापत्राचा फॉर्म भरून आपल्या जवळच्या शाखेमध्ये जमा करावा. तसेच आपल्या पत्त्यामध्ये बदल झाला असल्यास मुख्य कचेरीकडे नवीन पत्ता व त्यासंबंधीचा निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, वाहन परवाना, इलेक्ट्रीसीटी बील इ. सारखा पुरावा सादर करावा ही विनंती.





# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## विनम्र निवेदन

सन्माननीय सभासदांस,

भाग भांडवलावरील लाभांश आपल्या बचत/ चालू / रोखपत खात्यामध्ये परस्पर जमा करून घेण्यासाठी आपण आपले खाते क्रमांक व शाखेचे नाव कळवावे. जेणे करून लाभांश आपल्या खात्यात त्वरीत व सुरक्षितपणे जमा होईल. कृपया खालील आज्ञापत्राचा फॉर्म भरून आपल्या जवळच्या शाखेमध्ये जमा करावा किंवा वार्षिक सभेच्या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या पेटीत टाकावा. तसेच आपल्या पत्त्यामध्ये बदल झाला असल्यास मुख्य कचेरीकडे नवीन पत्ता व त्यासंबंधीचा निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, वाहन परवाना, इलेक्ट्रीसीटी बील इ. सारखा पुरावा सादर करावा ही विनंती.

आपला,

शशिकांत अभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी

## आज्ञापत्र (MANDATE)

नांव :

पत्ता :

सभासद क्र. :

तारीख :

भ्रमणध्वनी क्र. :

मा. सरव्यवस्थापक/मुख्य कार्यकारी अधिकारी

**KNS BANK**

(दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.)

३१२ कमर्शियल 'ए' विंग, कोहिनूर सिटी मॉल, किरोल रोड,

ऑफ एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७०

महोदय,

विषय : लाभांशाची रक्कम माझ्या ..... शाखेमधील बचत / चालू/ रोखपत खाते क्र. .... मध्ये जमा करण्याबाबत

कृपया माझ्या/ आमच्या भाग भांडवलावरील यापुढे प्रत्येक वर्षी मिळणारा लाभांश आपण माझ्या / आमच्या ..... शाखेतील बचत/ चालू / रोखपत खाते क्र. .... मध्ये जमा करावा ही विनंती.

कळावे,

आपला / आपली

(भागधारकाची सही)

नोंद: वरील आज्ञापत्रानुसार लाभांश सभासदांच्या वर नमूद केलेल्या खात्यामध्ये परस्पर जमा करण्यात येईल. परंतु लाभांश जमा केल्याची वेगळी सूचना दिली जाणार नाही. लाभांश आपल्या खात्यात जमा झाल्याची नोंद आपल्या खाते पत्रकात / पास बुकात तपासावी.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२०-२१

## मुख्य कचेरी

312 कमर्शियल 'ए' विंग, कोहिनूर सिटी मॉल, किरोल रोड, ऑफ एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - 400 070  
दूरध्वनी क्र. 67294300, फॅक्स क्र. 67294345, मो. क्र. 7045787034

### बर्वे रोड शाखा

210, स.गो. बर्वे मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - 400 070  
दूरध्वनी क्र. 2650 61 85 / 86

### भांडुप (प.) शाखा

जय हिंद ऑईल मिल समोर, एल.बी.एस. मार्ग,  
भांडुप (प.), मुंबई - 400 078  
दूरध्वनी क्र. 2594 7302

### काजुपाडा शाखा

सिद्धार्थ अपार्टमेंट, काजुपाडा पाईप लाईन,  
कुर्ला (प.), मुंबई - 400 072  
दूरध्वनी क्र. 2851 53 10

### मुलुंड शाखा

ओंकार सोसायटी, गवाणपाडा रोड,  
मुलुंड (पूर्व), मुंबई - 400 081  
दूरध्वनी क्र. 2563 3133

### घाटकोपर शाखा

ज्योती चेंबर्स, हिराचंद देसाई रोड,  
घाटकोपर (प.), मुंबई - 400 086  
दूरध्वनी क्र. 2502 49 87

### वाशी शाखा

F1/B1 अदिती अपार्टमेंट, सेक्टर 9, वाशी, नवी मुंबई.  
दूरध्वनी क्र. 2788 00 61

### स्टेशन रोड शाखा

बँक हाऊस, स्टेशन रोड, कुर्ला (प.), मुंबई - 400 070  
दूरध्वनी क्र. 2650 12 59 / 2650 64 57

### गोवंडी शाखा

निलकंठ गार्डन को ऑप हौ.सो. भक्त कवी शिवजीभाई रोड,  
देवनार गाव, गोवंडी पूर्व, मुंबई - 400 048  
दूरध्वनी क्र. 2558 0786, मो.क्र. 7045787044

### भांडुप (पूर्व) शाखा

कुणाल अपार्टमेंट, भांडुप व्हिलेज रोड,  
भांडुप (पूर्व), मुंबई - 400 042  
दूरध्वनी क्र. 2566 3621

### साकी नाका शाखा

सागर प्लॅझिओ, साकीनाका जंक्शन, कुर्ला अंधेरी रोड,  
साकीनाका, मुंबई - 400 072  
दूरध्वनी क्र. 2856 0170

### चेंबुर शाखा

बलराम निवास, आशिष सिनेमा जवळ, लक्ष्मी कॉलनी,  
चेंबुर, मुंबई - 400 074  
दूरध्वनी क्र. 2554 79 28

### ठाणे शाखा

माखेच्या बिल्डिंग, कलेक्टर ऑफीस समोर, स्टेशन रोड,  
ठाणे (प) - ४०० ६०१ दूरध्वनी क्र. 25408447

## ❀ वीशिष्ट्ये ❀

- ७१ वर्षाची अविरत व समर्पित सेवा.
- ₹ ५.०० लाखापर्यंत ठेव विमा योजनेअंतर्गत पूर्ण सुरक्षित.
- ग्राहकांच्यासाठी पंतप्रधान सुरक्षाविमा व जीवनज्योती विमा योजना उपलब्ध.
- वरिष्ठ नागरिकांसाठी निवडक ठेवींवर अधिक व्याजदर.
- डीबीटीएल (सरकारी अनुदान) आधार निगडित ठेव खाते.
- DD/PO/RTGS/NEFT/IMPS.
- PLATINUM RUPAY DEBIT कार्ड सुविधा.
- विविध प्रकारच्या कर्ज योजना, शिवाय सोने दागिने तारणांवर तत्परतेने कर्ज देण्याची सोय.
- गृहकर्ज व्याजदर ८.५०%\* (अटी लागू).
- बुलेट सोनेतारण कर्ज व्याजदर ८.५०%.
- ओव्हरड्राफ्ट सोनेतारण कर्ज व्याजदर ८.७५%.
- ओव्हरड्राफ्ट अगेन्स्ट फिक्स असेट व्याजदर १०.००%.
- ओव्हरड्राफ्ट अगेन्स्ट सॅलरी व्याजदर १२.००%.
- ई लॉबी द्वारे बर्वे रोड व स्टेशन रोड शाखेत २४x७ ग्राहक सेवा उपलब्ध.



बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. महेंद्र वसंत बनगर साहेब यांचे अभिनंदन करताना मा. अध्यासी अधिकारी तथा सहा. उपनिबंधक मा. श्री. सतीश तोटावार साहेब.



बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष मा. श्री. दिनकर कोंडिबा खोपडे साहेब यांचे अभिनंदन करताना मा. अध्यासी अधिकारी तथा सहा. उपनिबंधक मा. श्री. सतीश तोटावार साहेब.



“कोविड-19” चे पार्श्वभूमीवर बँकेची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 28/03/2021 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. सदर सभेमध्ये सहभागी संचालक मंडळ सदस्य आणि बँकेचे ऑनलाईन उपस्थित सभासद.



बँकेचे माजी अध्यक्ष आणि संचालक आदरणीय “कै. श्री. नरेंद्र तात्यासो पाटील साहेब सभागृह” असे नामकरण करताना बँकेचे सन्माननिय सभासद श्री. अनिल गलगली साहेब आणि बँकेचे अध्यक्ष मा. श्री. महेंद्र बनगर साहेब.



बँकेच्या मुख्यकार्यालयातील संचालक मंडळ सभागृहास सर्वांचे प्रेरणास्थान असलेले बँकेचे मा. माजी अध्यक्ष आणि संचालक, आदरणीय कै. श्री. नरेंद्र तात्यासो पाटील साहेब यांचे नाव देण्यात आले.



श्रमिकांचे श्रध्दास्थान व बँकेचे संस्थापक मा. कै. श्री. इंद्रवदन ओझा साहेब, बँकेचे संस्थापक व कार्यकारी संचालक मा. कै. श्री. द्वा. रा. चिटणीस साहेब आणि सर्वांचे प्रेरणास्थान माजी अध्यक्ष व संचालक मा. कै. श्री. नरेंद्र तात्यासाहेब पाटील साहेब या त्रिमुर्तीच्या प्रतिमांचे मुख्य कार्यालयामध्ये दि. 02/09/2021 रोजी अनावरण करण्यात आले.

७१ वा वार्षिक अहवाल

माझी बँक



71th Annual Report : 2020-21

सोनेतारण  
बुलेट कर्ज

आकर्षक व्याजदर  
**8.50**  
द.सा.द.द.री.

कर्ज मर्यादा : रु. १.५० लाख

आकर्षक व्याजदर  
**8.75**  
द.सा.द.द.री.

सोनेतारण  
ओव्हरड्राफ्ट कर्ज

कर्ज मर्यादा : रु. २५ लाख



कॅश क्रेडिट सुविधा  
१२% - १२.५०%

व्यावसायिक आणि  
उद्योजक यांना  
क्रेडीट  
रेटींगनुसार  
कर्ज

१०% - १२.५०%

गृहस्वप्न  
कर्ज योजना

८.५०%

कार लोन



९.५०%

वैयक्तिक  
कर्ज सुविधा



सुलभ व्याजदर



माझी बँक

**KNS BANK**  
THE KURLA NAGARIK SAHAKARI BANK LTD.

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.